



LOANFRONT®



VAIBHAV  
VYAPAAR

CIN: U51909WB2009PTC133054

### कर्ज करार

पार्टक्युलर	तपशील
नाव	
आई-वडिल किंवा पत्नीचे नाव	
जन्मदिनांक	
लिंग	
वैवाहिक स्थिती	
व्यवसाय	
राष्ट्रीयत्व	
निवासी स्थिती	
ओळखीचा पुरावा	
PAN	
पत्त्याचा पुरावा	
कायमस्वरूपी पत्ता	
सध्याचा पत्ता	
दूरध्वनी क्रमांक	
ई-मेल आयडी	
बँकेचे नाव	
बँक A/C क्र.	
IFSC	
जेव्हा कर्जदार उपलब्ध होणार नाही तेव्हा संबंधित व्यक्ती	
संबंधित व्यक्तीचे नाव	
नात्याचा प्रकार	
संबंधित व्यक्तीचा दूरध्वनी क्रमांक (हा क्रमांक ओटीपी वापरण्यासाठी वैध राहिल)	

## कर्ज अटीचा सारांश

कर्ज आयडी/अनुक्रमांक	
----------------------	--

मला याद्वारे कर्ज आयडी 6263528 ('कर्ज') अटी आणि शर्ती तसेच सारांश आणि मुख्य तथ्यांसह सर्व तथ्ये समजली आहेत खालील सावकाराने त्यांच्या अंतर्गत धोरणांनुसार मंजूर केल्यानुसार देण्यात येईल आणि कायदानुसार खाली नमूद केल्यानुसार देण्यात येईल.

1. मे. वैभव व्यापार प्रा. लि. कंपनी कायदा 2013 अंतर्गत नोंदणीकृत कंपनी जिचे नोंदणीकृत कार्यालय १८, रविंद्र सरानी, पोद्दार कोर्ट, 3 रा मजला, गेट नं. 2, कार्यालय कक्ष क्र. 325, कोलकाता-700001 पश्चिम बंगाल, भारत आणि कॉर्पोरेट कार्यालय दुसरा मजला, एन्व्हिसन टेक्नॉलॉजी सेंटर, 119, रोड नं. 3, फेज - 1, विजयनगर, EPIP झोन, व्हाईटफिल्ड, बेंगलुरू, कर्नाटक 560066 येथे आहे त्याचबरोबर रिजर्व बँक ऑफ इंडियासोबत नॉन बँकिंग फायनॅन्शियल कंपनी म्हणून नोंदणीकृत (NBFC), नोंदणी क्रमांक : N-05.06869 दिनांक १८-०८-२०१० आणि CIN NO : U51909WB2009PTC133054 आणि अधिकृत संकेतस्थळ : <https://vaibhavvyapaar.com> आहे. (कर्ज देणारा) आहे.

### मुख्य तथ्ये विवरण (कर्ज सारांश)

अ.क्र.	तपशील	तपशील																								
1.	दिनांक																									
2.	प्लॅटफॉर्म (DLA)	<a href="http://www.loanfront.in">www.loanfront.in</a> / LoanFront App																								
3.	कर्ज आयडी/युनिक प्रपोजल क्र.																									
4.	प्रस्ताव दिनांक																									
5.	प्रस्ताव समाप्ती दिनांक [0]																									
6.	अर्जदाराचे नाव																									
7.	धनकोचे नाव (RE)	वैभव व्यापार प्रायव्हेट लिमिटेड																								
8.	कर्जाची रक्कम																									
9.	एकूण व्याज रक्कम																									
10.	जीएसटीसोडून इतर अगाऊ शुल्क (a+b+c)																									
		<table border="1"> <thead> <tr> <th colspan="2">RE यांना देय (A)</th> <th colspan="2">RE द्वारे थर्डपार्टी यांना देय (B)</th> </tr> <tr> <th>रक्कम (INR)</th> <th>एकवेळ-भरणा</th> <th>रक्कम (INR)</th> <th>एकवेळ-भरणा</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td>a.</td> <td>प्रक्रिया शुल्क</td> <td></td> <td>लागू नाही</td> </tr> <tr> <td>b.</td> <td>क्रेडिट मूल्यांकन शुल्क</td> <td>लागू नाही</td> <td>लागू नाही</td> </tr> <tr> <td>c.</td> <td>आयुष्यभरासाठी नोंदणी शुल्क</td> <td></td> <td>लागू नाही</td> </tr> <tr> <td>11.</td> <td>शुल्कावरील GST रक्कम</td> <td></td> <td>लागू नाही</td> </tr> </tbody> </table>	RE यांना देय (A)		RE द्वारे थर्डपार्टी यांना देय (B)		रक्कम (INR)	एकवेळ-भरणा	रक्कम (INR)	एकवेळ-भरणा	a.	प्रक्रिया शुल्क		लागू नाही	b.	क्रेडिट मूल्यांकन शुल्क	लागू नाही	लागू नाही	c.	आयुष्यभरासाठी नोंदणी शुल्क		लागू नाही	11.	शुल्कावरील GST रक्कम		लागू नाही
RE यांना देय (A)		RE द्वारे थर्डपार्टी यांना देय (B)																								
रक्कम (INR)	एकवेळ-भरणा	रक्कम (INR)	एकवेळ-भरणा																							
a.	प्रक्रिया शुल्क		लागू नाही																							
b.	क्रेडिट मूल्यांकन शुल्क	लागू नाही	लागू नाही																							
c.	आयुष्यभरासाठी नोंदणी शुल्क		लागू नाही																							
11.	शुल्कावरील GST रक्कम		लागू नाही																							
a.	प्रक्रिया शुल्क		एकवेळ	लागू नाही	लागू नाही																					
b.	क्रेडिट मूल्यांकन शुल्क	लागू नाही	लागू नाही	लागू नाही	लागू नाही																					
c.	आयुष्यभरासाठी नोंदणी शुल्क		एकवेळ	लागू नाही	लागू नाही																					
11.	शुल्कावरील GST रक्कम		एकवेळ	लागू नाही	लागू नाही																					

12.	GST समावेशासह क्रेडिट अहवाल शुल्क	लागू नाही	लागू नाही	लागू नाही	लागू नाही
13.	GST समावेशासह वीमा शुल्क	लागू नाही	लागू नाही	लागू नाही	लागू नाही
14.	कर्ज व्यवहार कागदपत्रे शुल्क		एकवेळ	लागू नाही	लागू नाही
15.	निव्वळ वितरीत रक्कम				
16.	वाटपाचे वेळापत्रक	100% समोर			
17.	वाटपाची मुदत	त्याच दिवशी/24 तास [1]			
18.	कर्जदाराला देण्यात येणारी एकूण रक्कम				
19.	वार्षिक व्याज दर				
20.	व्याजदर प्रकार	निश्चित			
21.	वार्षिक टक्केवारी दर (APR)- वार्षिक व्याजदरापासून (निव्वळ वितरीत वापरलेल्या रकमेवर व्याज आणि रिझ्युसिंग बॅलन्स मेथड)				
22.	कर्जाची मुदत (महिन्यांमध्ये)				
23.	कर्जदाराद्वारे भरणा करण्याची वारंवारता	मासिक			
24.	भरणा करण्याच्या हप्त्यांची संख्या				
25.	भरण्याच्या प्रत्येक हप्त्याची रक्कम	EMI-1: INR ____ EMI-2: INR ____ EMI-3: INR ____			
26.	मंजूरीनंतर भरण्याची सुरुवात	30 दिवस			
27.	विश्रांती कालावधी [2]				
28.	कर्जाचा हेतू				
29.	असलेले कर्ज, किंवा भविष्यामध्ये इतर आरई किंवा सिक्युरिटायजेशनमध्ये हस्तांतरीत करण्याचा बाबतीत	होय			
30.	<b>सहयोगी कर्जातर्गत कर्ज देण्याच्या बाबतीत</b>				
	मूळ RE चे नाव, त्याच्या निधीच्या प्रमाणासह	भागीदार RE चे नाव आणि त्याच्या निधीचे प्रमाण		मिश्र व्याजदर	
	-	-		-	

आकस्मिक शुल्काबाबतचा तपशील		
31.	कागदपत्रे पुनःप्राप्ती	लागू नाही
32.	चेक बाउन्स	लागू नाही
33.	चेक स्वॅप	लागू नाही
34.	विलंब झाल्यास, विलंब शुल्क (प्रत्येक ईएमआयसाठी एकवेळेसचे थकित शुल्क)	मूळ थकितच्या 3% + लागू GST
35.	विलंबित शुल्काच्याबाबत दंडात्मक शुल्क (नियमित व्याजदाराच्या अतिरिक्तमध्ये)	दंडात्मक शुल्काची आकारणी दैनंदिन आधारावर, वार्षिक सरळव्याजाच्या 36% + GST लागू वाढीव मुद्दलावर कंपाऊंडिंगशिवाय.
36.	e-NACH + UPI आवश्यक नोंदणीकरण शुल्क	तुमच्या संबंधित बँकेनुसार
37.	e-NACH + UPI आवश्यक पेमेंट बाउन्स शुल्क <sup>[3]</sup>	INR १०० + जीएसटी प्रत्येकवेळी
38.	री-पेमेंटसाठी सुविधा शुल्क	युपीआय आणि बँक हस्तांतरण पर्याय: INR 0 बिलर शुल्काचा पर्याय: INR 0 इतर पर्याय: पेमेंट गेटवे शुल्कानुसार
39.	कर आणि लेव्हिज	कर्जदाराने सर्व कर भरावेत जसे की, GST, ड्युटीज, सेस आणि लेव्हिज, कर्ज व्यवहारासंबंधित लागू कायदानुसार (वर नमूद शुल्काच्या समावेशासह) आणि इतर कर्जाच्या बाबतीत संलग्न कोणतेही व्यवहार, सध्याचे किंवा भविष्यातील.
40.	प्री-पेमेंट /प्री-क्लोजर शुल्क (INR)	पूर्वभुगतान शुल्क लागू करणे हे धनकोच्या विवेकबुद्धीच्या अधीन आहे. हे शुल्क लावले गेल्यास, ते धनकोद्वारे आकारलेले व्याज आणि ते एकूण व्याजाच्या समतुल्यावर आधारित राहिल जे आगाऊ भरल्या जाणाऱ्या मुद्दल रकमेवर देय असेल. ही व्याजाची गणना प्री-पेमेंटच्या दिनांकापासून ते दिनांकापर्यंतच्या कालावधीसाठी केली जाईल आणि ते देय राहिल. व्यवहार कागदपत्रांनुसार.
41.	मुदतपूर्व बंद शुल्क <sup>[4]</sup> (कर्ज दिल्यानंतरच्या दिवसांच्या संख्येवर आधारीत गणना)	कर्ज कालावधीच्या एक चतुर्थांश-थकबाकी मुद्दल रकमेच्या 3%. कर्ज मुदतीचा द्वितीय चतुर्थांश-थकबाकी मुद्दलच्या 2% रक्कम. कर्जाच्या मुदतीचा तृतीय चतुर्थांश-थकित मुद्दल रकमेच्या 1.5%. कर्जाच्या मुदतीचा चौथा चतुर्थांश-थकबाकी मूळ रकमेच्या 1%. टीप: जर फक्त 1 EMI भरणा करणे बाकी असल्यास, मूदतपूर्व बंद करता येणार नाही.

42.	GST (INR) राखून ठेवलेले प्रक्रिया शुल्क (कर्ज फेडण्याच्या काळात कर्ज बंद झाल्यास)	
43.	लॉकइन कालावधी (महिण्यांमध्ये)	लागू नाही
<b>इतर माहिती</b>		
44.	संकलन प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या आणि कर्जदाराकडे जाण्यास अधिकृत असणाऱ्या एल.एस.पी. चा तपशील	<a href="https://www.loanfront.in/Partners_Collection.html">https://www.loanfront.in/Partners_Collection.html</a> <a href="https://www.capfront.in">https://www.capfront.in</a> <a href="https://infrotech.com/">https://infrotech.com/</a> <a href="https://www.frosight.com/">https://www.frosight.com/</a>
45.	<b>तक्रार निवारण अधिकारी</b> नाव पदनाम दूरध्वनी क्रमांक ईमेल पत्ता	<b>सत्या मल्लिदी</b> तक्रार निवारण अधिकारी 6366828598 <a href="mailto:satya@vaibhav-vyapaar.com">satya@vaibhav-vyapaar.com</a> 18, रविंद्र सरानी, पोद्दार कोर्ट, 3 रा मजला, गेट नं. 2, कार्यालय कक्ष क्र. 325, कोलकाता-700001 पश्चिम बंगाल.
46.	वसुली प्रतिनिधीच्यासंबंधित कर्ज कराराचे कलम	संकलन/वसुली अटी अधिक माहितीसाठी, कृपया खालील लिंकला भेट द्या. <a href="https://www.vaibhav-vyapaar.com/collection_policy.html">https://www.vaibhav-vyapaar.com/collection_policy.html</a> <a href="https://www.loanfront.in/collection_policy.html">https://www.loanfront.in/collection_policy.html</a>
47.	कर्ज कराराचे कलम जे तपशील मेकॅनिजमद्वारे तक्रार निवारण	मेकॅनिजमद्वारे तक्रार निवारण <a href="https://www.vaibhav-vyapaar.com/grievance-redressal-policy.html">https://www.vaibhav-vyapaar.com/grievance-redressal-policy.html</a> <a href="https://www.loanfront.in/GrievancePolicy.html">https://www.loanfront.in/GrievancePolicy.html</a>

### परतफेडीचे वेळापत्रक [5]

हप्ता क्र.	थकित मूळ (INR)	हप्ता (INR)	मूळ रक्कम (INR)	व्याज (INR)	देय दिनांक
EMI1					
EMI2					
EMI3					

### टीप:

[0] जर, मुदत संपण्याच्या दिनांकापूर्वी नवीन कर्जाचा अर्ज दाखल केल्यास, सध्याचे मंजुरी पत्र/KFS रद्द केले जाईल आणि मंजुरी पत्र/KFS बदलण्यात येईल.

[1] कर्जाच्या करारावर स्वाक्षरी केल्याच्या त्याच दिवशी वाटप सूचना दिल्या जातील. तथापि, बँक 72 तासापर्यंत निधी हस्तांतरित करण्याचे घेऊ शकते. बँकिंग नेटवर्कनुसार अपेक्षित वाटप वेळ बदलू शकते.

[2] कर्जदाराने कर्ज पुढे न ठेवण्याचा निर्णय घेतल्यास डिजिटल कर्जातून बाहेर पडण्यासाठी 'कूलिंग ऑफ/लुक-अप कालावधी' हा कालावधी आहे. कूलिंग

ऑफ/लुक-अप कालावधी दरम्यान कर्जदार मुद्दल आणि प्रमाणबद्ध वार्षिक रक्कम भरून डिजिटल कर्जातून बाहेर पडू शकतात टक्केवारी दर. अशा परिस्थितीत, KFS नुसार कर्जदारांकडून एकवेळचे प्रक्रिया शुल्क कायम ठेवले जाईल. निर्दिष्ट कूलिंग ऑफ/लुक-अप कालावधीमध्ये कर्जातून बाहेर पडण्याची विनंती कर्जदार support@loanfront.in येथे करू शकतो.

[3] जर स्वयंचलित डेबिट (e-NACH किंवा U.P.I. मॅडेट आमच्याकडे नोंदणीकृत असेल) ग्राहकाच्या खात्यात पुरेशी शिल्लक नसल्यामुळे अयशस्वी झाले. लोनफ्रंट नोंदणीकृत खात्यातून थकबाकी रकमेच्या बदल्यात स्वयंचलितपणे डेबिट करण्याचा प्रयत्न करेल. लोन फ्रंट यांनी राखीव निधी पुढील 30 दिवसांच्या आत ऑटो डेबिट अनेक वेळा पुन्हा करण्याचा प्रयत्न करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. त्यामुळे ग्राहकाने याची खात्री करून घ्यावी की कर्जाच्या थकबाकी रकमेचे स्वयंचलित डेबिट भरून काढण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात पुरेसा निधी आहे.

[4] कर्जदार हे कबूल करतो आणि मान्य करतो की त्यांच्याकडे KFS/व्यवहार दस्तऐवजांमध्ये निर्दिष्ट केलेले शुल्क. कर्ज आगाऊ रक्कम भरून कर्ज आगाऊ रक्कम भरण्याचा पर्याय असेल तथापि, हे फोरक्लोजर मध्ये नमूद केलेल्या लॉक इन कालावधीच्या अधीन आहे KFS दरम्यान कर्जदाराने काही अटीची पूर्तता करणे आवश्यक आहे, ज्यात देय रकमेच्या आत देय असलेल्या कोणत्याही हप्त्यांच्या देयकाचा समावेश आहे. लॉक इन कालावधी आणि धनको यांनी ठरवलेल्या कोणत्याही अतिरिक्त आवश्यकता.

[5] कर्जाच्या रकमेच्या वितरणाच्या तारखेनुसार देय दिनाक, व्याजाची रक्कम आणि परतफेड करण्यायोग्य रक्कम बदलू शकते. परतफेडीच्या वेळापत्रकाचा समावेश असलेले परिशिष्ट वाटप दिनांकानंतर ग्राहकाला पाठविले जाईल ज्यात तपशील स्पष्टपणे अधोरेखित केले जातील परतफेड (समायोजनाच्या अधीन) जे वरील परतफेडीचे वेळापत्रक मागे घेईल आणि ते परतफेडीसाठी ग्राहकाला स्वीकारार्ह असेल.

मी कर्जदार, कर्ज घेण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करण्यास सहमत आहे:

PAN कार्ड किंवा फॉर्म 60 *	
मागील 3 महिन्यांचे बँक स्टेटमेंट किंवा इतर उत्पन्न पुरावा	
पत्त्याचा पुरावा (पासपोर्ट/निवडणुक ओळखपत्र/ मास्कड् आधार/ड्रायव्हिंग लायसन्स/पेपरलेस आधार)	
इतर कागदपत्रे	

आधारची प्रत सादर करण्यासाठी ग्राहकाची संमती (ग्राहक/जामीनदाराने ओळख/पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्डची प्रत सादर केल्यासच लागू)

## उत्पन्नाची घोषणा

मी घोषित करतो की मी खाली दिलेली माहिती आणि तपशील खरे, योग्य आहेत आणि मी कोणतीही माहिती लपवली नाही म्हणून;

- माझे मासिक उत्पन्न 13500/- रुपये (INR) आहे.
- मी जाहीर करतो की, आमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न माझ्या माहितीप्रमाणे 300000 रुपयांपेक्षा (INR) (तीन लाख रुपये) जास्त आहे.

## ग्राहक कबुलीनामा

मी कबूल करतो, समजतो आणि सहमत आहे की कर्जदात्याने जोखीम-आधारित किंमत स्वीकारली आहे, जी माझ्या आर्थिक आणि क्रेडिट प्रोफाइल सारख्या विस्तृत पॅरामीटर्स लक्षात घेऊन प्राप्त केली जाते. मी वर सूचीबद्ध केलेल्या सर्व अटी समजून घेतल्या आहेत आणि त्याद्वारे या कर्जासाठी अर्ज केला आहे. मी कबूल करतो, समजून घेतो आणि कर्जाशी संबंधित निहित आणि स्पष्ट, आकस्मिक आणि गैर-आकस्मिक खर्च, कर्जदाराद्वारे देय आहे, वरील की फॅक्ट स्टेटमेंट (KFS) मध्ये निर्दिष्ट केले आहे. कर्जदाता कोणतेही शुल्क किंवा शुल्क आकारणार नाही, ज्याचा KFS मध्ये कर्ज कालावधी दरम्यान कोणत्याही टप्प्यावर उल्लेख नाही. मी हे देखील समजतो आणि कबूल करतो की प्लॅटफॉर्म फी, लागू GST सह, वैभव व्यापार प्रायव्हेट लिमिटेड (VVPL) ला दिली जाईल. मला हे मान्य आहे की अर्जाच्या स्वीकृतीमुळे कर्ज मंजूर करण्यासाठी कर्जदात्यावर कोणतेही बंधन नाही.

मी, एक प्रमुख आणि लागू कायदांतर्गत करार करण्यास पात्र असल्याने, याद्वारे स्वेच्छेने, माझ्या स्वतः च्या विवेकबुद्धीनुसार, आधार पत्राची भौतिक प्रत (आधार क्रमांक दुरुस्त केल्यानंतर किंवा ब्लॉक आउट केल्यानंतर) किंवा आधार डाउनलोड (ई-आधार) किंवा आधार सुरक्षित जलद प्रतिसाद सादर करतो. (QR) कोड किंवा ऑफलाईन इलेक्ट्रॉनिक आधार XML दस्तऐवज जो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने जारी केला आहे (UIDAI)

कर्जदाता, माझी ओळख/पत्त्याचा पुरावा प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने, माझ्या वैयक्तिक क्षमतेनुसार आणि माझ्या आधारच्या ऑफलाइन पडताळणीसाठी, प्रमाणीकरणशिवाय, UIDAI नुसार किंवा कोणत्याही कायदानुसार स्वीकारल्या जाणाऱ्या अशा ऑफलाइन पडताळणी मोडद्वारे त्याची वास्तविकता स्थापित करण्यासाठी कर्जदात्यास संमती देतो. / कायदा किंवा कायदा, वेळोवेळी. आधार गोळा करण्याची संमती आणि उद्देश मला समजावून सांगण्यात आला आहे. कर्जदात्याने मला कळवले आहे की माझी लोकसंख्याशास्त्रीय माहिती आणि ऑफलाइन पडताळणीसाठी कर्जदात्यास सादर केलेली इतर कोणतीही माहिती पडताळणीच्या उद्देशाशिवाय किंवा कायद्याच्या आवश्यकतेनुसार इतर कोणत्याही कारणासाठी वापरली जाणार नाही.

मी पुढे पुष्टी करतो की कर्जदात्याने मला पुढील गोष्टींबद्दल माहिती दिली आहे:

- आधार सबमिट केल्यावर सामायिक केल्या जाणाऱ्या माहितीचे स्वरूप,
- ऑफलाइन पडताळणी दरम्यान प्राप्त झालेली माहिती ज्यासाठी वापरता येईल,
- आधार क्रमांक किंवा बायोमेट्रिक माहिती सावकाराकडून संकलित, वापरली किंवा संग्रहित केली जाणार नाही,
- आधार क्रमांक मी योग्य माध्यमातून दुरुस्त केला आहे किंवा ब्लॉक आउट केला आहे,
- ही संमती सावकाराकडे साठवली जाईल.

मी पुढे सहमत आहे की मला ओळख आणि पत्त्याचा पुरावा प्रस्थापित करण्यासाठी सबमिट करता येणाऱ्या इतर पर्यायी कागदपत्रांबद्दल मला कर्जदात्याने पुरेशी माहिती दिली आहे.

मी याद्वारे घोषित करतो की माझ्याद्वारे स्वेच्छेने दिलेली सर्व माहिती सत्य, बरोबर आणि सर्व बाजूंनी पूर्ण आहे. मी कर्जदाता किंवा त्यांचे कोणतेही संचालक, अधिकारी, कर्मचारी, एजंट, सेवा पुरवठादार इत्यादींना जबाबदार धरणार नाही आणि त्यांच्यापैकी प्रत्येकाला त्यांनी केलेले नुकसान, खर्च, खर्च इत्यादीसाठी नुकसानभरपाई दिली जाईल, जर कोणतीही चुकीची माहिती प्रदान केली असेल तर किंवा माझ्याद्वारे कर्जदाता आणि/किंवा त्यांच्या सेवा प्रदात्यांना.

## स्वयं घोषित

- 1 मी, कर्जाच्या मानक अटी आणि सर्वात महत्त्वाच्या अटी व शर्ती ("MITC") अटी आणि या कर्जाच्या उद्देशांसाठी कर्जदात्याने सामायिक केलेल्या इतर कोणत्याही जोडलेल्या कागदपत्रांना बांधील असण्यास सहमत आहे. कर्जदार(ले) प्रतिनिधित्व करतात की (i) प्रत्येक कर्जदार, त्याचे संचालक/भागीदार (असल्यास) दिवाळखोर घोषित केलेले नाहीत किंवा त्यांच्याविरुद्ध दिवाळखोरी/दिवाळखोरीची कार्यवाही सुरू केलेली नाही; आणि (ii) या अर्जात दिलेली माहिती खरी आणि बरोबर आहे. कर्जदाता आणि/किंवा त्याच्या समूह कंपनी आणि/किंवा त्याचे एजंट मला कर्जदाता आणि/किंवा त्याच्या समूह कंपन्यांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या विविध उत्पादने, ऑफर आणि सेवांबद्दल माहिती देण्यावर कर्जदाराचा आक्षेप नाही (टेलिफोन कॉल, एसएमएस/सह) ईमेल, पत्रे इ.) आणि कर्जदाता आणि/किंवा त्याच्या समूह कंपनी आणि/किंवा त्यांचे एजंट यांना वरील उद्देशासाठी अधिकृत करा.
- 2 मी पुष्टी करतो की "नॅशनल डू नॉट कॉल रजिस्ट्री" मध्ये संदर्भित केलेल्या अवांछित संप्रेषणासंबंधातील कायदे 'टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया' द्वारे निर्धारित केलेले कायदे मला अशा माहिती/संप्रेषणासाठी लागू होणार नाहीत. कर्जदार सहमत आहे आणि स्वीकारतो की कर्जदाता स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार, स्वतःच्या किंवा अधिकृत व्यक्तींद्वारे, वकील, एजन्सी, ब्यूरो, इ. दिलेल्या माहितीची पडताळणी करू शकतो, क्रेडिट संदर्भ, रोजगार तपशील तपासू शकतो आणि क्रेडिट योग्यता निर्धारित करण्यासाठी क्रेडिट अहवाल मिळवू शकतो, आवश्यकतेनुसार, वेळोवेळी.
- 3 युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्यूरो ऑफ इंडिया लिमिटेड आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यासह तृतीय पक्षाकडून कर्जदाराचे KYC आणि क्रेडिट संबंधित माहिती/कागदपत्रे मिळविण्यासाठी कर्जदात्याने आणि अशा तृतीय पक्षांनी (आवश्यकतेनुसार) दिलेली संमती मी मान्य करतो. भारत आणि/किंवा इतर कोणतेही वैधानिक प्राधिकरण किंवा भारत सरकारचे अधिकारी आणि पुढील संमती देखील देते की कर्जदार स्वतःहून किंवा अधिकृत व्यक्तींद्वारे, दिलेली कोणतीही माहिती सत्यापित करा, क्रेडिट संदर्भ, रोजगार तपशील तपासा आणि KYC संबंधित दस्तऐवज किंवा क्रेडिट अहवाल मिळवा जेणेकरून वेळोवेळी कर्जदाराची वास्तविकता आणि/किंवा क्रेडिट योग्यता निश्चित करा.
- 4 मी पुढे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया किंवा RBI किंवा अशा इतर कोणत्याही तृतीय पक्षाची संमती कर्जदात्याशी कर्जदाराच्या संदर्भात माहिती सामायिक करण्यास संमती देतो.
- 5 मी पुष्टी करतो आणि सहमत आहे की मला कर्जदाता किंवा त्याच्या कोणत्याही उपकंपन्यांशी त्याच्या संलग्न, नियामक संस्था, सरकार आणि क्रेडिट एजन्सी आणि आवश्यक असलेल्या इतर प्राधिकरणांसोबत माहितीची देवाणघेवाण आणि सामायिकरण करण्यास कोणताही आक्षेप नाही.
- 6 मी पुष्टी करतो आणि सहमत आहे की मी इंग्रजी भाषेतील अटी आणि शर्ती वाचू आणि समजू शकतो. मी इंग्रजी भाषेत सर्व कागदपत्रे/पत्रव्यवहार प्राप्त करण्यास सहमत आहे.
- 7 मी पुष्टी करतो की माझी ओळख आणि पत्त्याचा पुरावा स्थापित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाव्यतिरिक्त सबमिट केलेल्या इतर कागदपत्रांबद्दल मला कर्जदात्याने माहिती दिली आहे. तथापि, मी स्वेच्छेने माझा आधार क्रमांक प्रदान करणे निवडले आहे.
- 8 मी याद्वारे घोषित करतो की या वितरण अटीच्या माझ्या स्वीकृतीमुळे कोणत्याही सरकारी किंवा वैधानिक प्राधिकरणाने वेळोवेळी जारी केलेल्या कोणत्याही अधिसूचना/निर्देशांसह कोणत्याही लागू कायद्याचे उल्लंघन होणार नाही आणि होणार नाही.
- 9 मी असे प्रतिनिधित्व करतो की माझ्याद्वारे प्रदान केलेली माहिती आणि तपशील आणि माझ्याद्वारे सादर केलेली कागदपत्रे खरी, बरोबर आहेत आणि मी कर्जदात्यापासून कोणतीही माहिती लपवून ठेवली नाही आणि मी कर्जदात्याला त्यात कोणतेही बदल ताबडतोब कळवण्याचे वचन देतो आणि मला कर्ज मंजूर/मंजूर करण्याच्या कर्जदात्याच्या निर्णयावर परिणाम होऊ शकेल अशी कोणतीही माहिती मी दडपली नाही. माझ्याद्वारे सादर केलेली कोणतीही माहिती खोटी किंवा असत्य किंवा दिशाभूल करणारी किंवा चुकीची माहिती देणारी असल्याचे आढळल्यास, मला याची जाणीव आहे की त्यासाठी मला जबाबदार धरले जाऊ शकते.

10. मी वेळोवेळी घेऊ शकणाऱ्या कर्जाला लागू होणारे शुल्क आणि शुल्क मी वाचले आणि समजले आहे.
11. मी पुष्टी करतो की कोणतीही दिवाळखोरी/दिवाळखोरी कार्यवाही किंवा थकबाकीच्या वसुलीसाठी दावे सुरू केलेले नाहीत आणि/किंवा माझ्या विरुद्ध प्रलंबित आहेत.
12. मी याद्वारे कर्जदात्याला माझी स्पष्ट संमती देतो आणि कर्ज देणाऱ्याला माझ्या कर्जाशी संबंधित माहिती, कागदपत्रे आणि तपशीलांची देवाणघेवाण किंवा शेअर करण्यासाठी अधिकृत करतो कर्ज सेवा प्रदाता/डिजिटल लेंडिंग ॲप्लिकेशन, ज्यांना त्यांचे ऑपरेशन्स शक्य तितके पार पाडण्यासाठी आवश्यक असू शकते. कर्ज आणि/किंवा संबंधित ऑफर किंवा इतर उत्पादने/सेवा जे मी वेळोवेळी कर्जदात्याला अर्ज करू शकेन त्या दरम्यान आणि नंतर, आवश्यक किंवा योग्य मानले गेले.
13. मला समजले आहे की, कर्जदाता माझ्या क्रेडिट मर्यादित वाढ देऊ शकतो आणि वाढीव क्रेडिट मर्यादा स्वीकारण्यासाठी मला एक पर्याय प्रदान केला जाईल. पुढे, मला हे देखील समजते की, क्रेडिट मर्यादित वाढ/कमी कर्जदाराच्या अंतर्गत पत धोरणाच्या आधारे होईल. अशी सुधारित कर्जाची रक्कम कर्जाची रक्कम वितरित करण्यापूर्वी मला योग्यरित्या सूचित केली जाते.
14. मी समजतो आणि कबूल करतो की, मुख्य तथ्य विधान/मंजुरी पत्र जारी करूनही माझ्या कर्जाचे वितरण नाकारण्याचा, कर्जदात्याला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.
15. मी समजतो आणि कबूल करतो की माझ्या आधारसह माझ्याशी संबंधित वैयक्तिक माहिती (संवेदनशील वैयक्तिक माहितीसह), कर्जाच्या संबंधातील तपशील, डीफॉल्ट्स, सुरक्षा, इ. ट्रान्सयुनियनशी संबंधित कोणत्याही माहितीचा खुलासा करण्याचा अधिकार कर्जदात्याला स आहे. CIBIL लिमिटेड (CIBIL) आणि/किंवा इतर कोणतीही क्रेडिट माहिती कंपनी आणि/किंवा इतर कोणतीही सरकारी/नियामक/वैधानिक किंवा खाजगी एजन्सी/ संस्था, क्रेडिट ब्युरो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ("RBI"), सेंट्रल KYC रजिस्ट्री, वेळोवेळी विलफुल डिफॉल्टरच्या यादीचा भाग म्हणून नाव प्रकाशित करणे, तसेच KYC माहिती पडताळणी, क्रेडिट जोखीम विश्लेषण किंवा इतरांसाठी वापरणे संबंधित उद्देश. मी कबूल करतो आणि सहमत आहे की असे प्रत्येक पक्ष त्यांच्या विवेकबुद्धीनुसार संवेदनशील वैयक्तिक माहितीसह माझी माहिती वापरू शकतो.
16. मी सहमत आहे आणि स्वीकारतो की दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही कर्जदाता त्यांच्या/त्यांच्या विवेकबुद्धीनुसार, स्वतः/स्वतःहून किंवा अधिकृत व्यक्ती, वकील, एजन्सी, ब्युरो, इत्यादींद्वारे दिलेली कोणतीही माहिती सत्यापित करू शकतात, क्रेडिट संदर्भ, रोजगार तपशील तपासू शकतात आणि वेळोवेळी क्रेडिट योग्यता निश्चित करण्यासाठी क्रेडिट अहवाल मिळवू शकतात.
17. मी कबूल करतो आणि समजतो की माझ्या योग्य प्राधिकृततेनुसार, कर्जदात्याने माझ्या वतीने माझी क्रेडिट तपासणी केली आहे आणि क्रेडिट माहिती कंपनीद्वारे किंवा अन्यथा माझ्या क्रेडिट पात्रतेचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने मंजुरी पत्र जारी करताना माझा क्रेडिट अहवाल प्राप्त केला आहे.
18. मी स्पष्टपणे घोषित केल्याशिवाय मी इतर कोणत्याही बँक/फायनान्स कंपनीकडून कोणतेही कर्ज घेतलेले नाही.
19. मी प्रतिनिधित्व करतो आणि सहमत आहे की निधी वर निर्दिष्ट केलेल्या उद्देशासाठी वापरला जाईल आणि कोणत्याही बेकायदेशीर, सट्टा किंवा असामाजिक हेतूसाठी किंवा लागू कायदा किंवा RBI नियमांनुसार प्रतिबंधित कोणत्याही हेतूसाठी वापरला जाणार नाही.
20. मी याद्वारे पुष्टी करतो की माझे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न INR 300000 (रुपये तीन लाख) पेक्षा जास्त आहे, म्हणजेच सरासरी INR 25000 (रुपये पंचवीस हजार) पेक्षा जास्त आहे. या घोषणेच्या उद्देशाने, मी माझे उत्पन्न, माझ्या जोडीदाराचे आणि जर मी विवाहित असल्यास आमच्या अविवाहित मुलांचे, किंवा मी अविवाहित असल्यास माझ्या पालकांचे आणि भावंडांचे उत्पन्न विचारात घेतले आहे.
21. मी वर सूचीबद्ध केलेल्या कोणत्याही आणि सर्व लागू करांसह शुल्क स्पष्टपणे समजले आहे आणि स्वीकारले आहे.
22. मी याद्वारे पुष्टी करतो की मी माझ्या वैयक्तिक कर्जाच्या वैयक्तिक गरजेसाठी कर्जदात्याशी संपर्क साधला आहे आणि कर्जदात्याच्या कोणत्याही प्रतिनिधीने मला कर्जासाठी अर्ज करण्यासाठी प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे जोर दिला नाही किंवा प्रवृत्त केले नाही.
23. मी संमती देतो की माझ्या ओळखीच्या पडताळणीसाठी, परतफेडीची क्षमता आणि/किंवा माझ्याद्वारे देय तारखेला परतफेड करण्यात अयशस्वी होण्यासह माझ्याद्वारे वितरण अटीचे उल्लंघन झाल्यास संकलन प्रयत्न करण्यासाठी माझ्याद्वारे प्रदान केलेल्या संदर्भ संपर्काशी संपर्क साधला जाऊ शकतो.
24. मी समजतो आणि स्वीकारतो की या कर्जाच्या सारांश अंतर्गत कर्जावर कर्जदात्याने प्रदान केलेली ईएमआयची कोणतीही स्थगिती किंवा स्थगिती त्यांच्या विवेकबुद्धीनुसार असेल आणि या संदर्भात माझ्याकडून कोणतीही आडकाठी किंवा निषेध होणार नाही.
25. उपरोक्त दस्तऐवजांपैकी कोणत्याही दस्तऐवजावरील कमतर मुद्रांक शुल्काचा भरण न केल्यामुळे किंवा देय असल्यामुळे देय असलेल्या सर्व खर्च, शुल्क, व्याज आणि दंड यांसह खर्चाचे देय करण्यास मी जबाबदार असेल, परंतु इतकेच मर्यादित नाही. हा करार आणि वकील यांच्यातील सर्व कायदेशीर खर्च.
26. कंपनी कायदा, 2013 च्या तरतुदीनुसार विचार केल्यानुसार मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कर्जदात्याच्या संचालकांशी संबंधित नाही आणि RBI च्या लागू KYC मार्गदर्शक तत्वांनुसार मी राजकीयदृष्ट्या उघड व्यक्ती नाही.
27. मी याद्वारे माझी स्पष्ट संमती देतो की कर्ज देणारा सेवा प्रदाता माझा क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट (CIR) क्रेडिट माहिती कंपन्यांकडून मिळविण्यासाठी अधिकृत आहे आणि CIR खरेदीचे शुल्क यामधून कापले जाईल.

मी याद्वारे अपरिवर्तनीयपणे आणि बिनशर्त पुष्टी करतो की मी या कर्जाला लागू असलेल्या मानक अटी आणि शर्ती वाचल्या आणि समजल्या आहेत जसे की कर्जदात्याने मंजूर केले आहे आणि मी स्वीकारत आहे कर्जाचा सारांश आणि कर्ज वितरणासाठीच्या मानक अटी व शर्ती वाचा, विश्लेषण केले, समजून घेतले आणि स्वीकारले.

कर्जदाराचे नाव आणि स्वाक्षरी: \_\_\_\_\_



## मानक अटी आणि नियम

कर्जदार योग्य रीतीने पूर्ण केलेला अर्ज सबमिट करून कर्जासाठी अर्ज करू शकतो आणि कर्जदाता या अटी व शर्ती (मानक अटी) अर्ज फॉर्मसह वाचलेल्या (मानक अटी) च्या अधीन राहून असे कर्ज (कर्ज लागू केले आहे) देण्यास सहमत होऊ शकतो, ड्रॉडाउन विनंती(ने) आणि MITC पक्षांमध्ये देवाणघेवाण केल्यानुसार (एकत्रित व्यवहार दस्तऐवज म्हणून संदर्भित). मी/आम्ही हे स्वीकारतो की अर्जाच्या स्वीकृतीमुळे कर्ज मंजूर करण्यासाठी कर्जदात्यावर कोणतेही बंधन नाही.

### 1. व्याख्या:

- या मानक अटीमध्ये, विषय किंवा संदर्भाशी विपरित काहीही असल्याशिवाय, खाली सूचीबद्ध केलेल्या अभिव्यक्ती, लागू असल्यास, खालील अर्थ असतील;
- "खाते" म्हणजे बँक खाते/अन्य कोणतेही संबंधित खाते जेथे कर्ज वितरणाची विनंती केली जाते आणि अधिक विशिष्टपणे अर्ज फॉर्म किंवा ड्रॉडाउन विनंती अंतर्गत प्रदान केले जाते.
  - "वार्षिक टक्केवारी दर" म्हणजे कर्जाची सर्व-समावेशक किंमत, ज्यामध्ये निधीची किंमत, क्रेडिट खर्च आणि ऑपरेटिंग खर्च, प्रक्रिया शुल्क, पडताळणी शुल्क, देखभाल शुल्क इ. आकस्मिक शुल्क जसे की दंडात्मक शुल्क, उशीरा पेमेंट शुल्क इ, कर्जदारांवर आकारले जाते.
  - "अर्ज फॉर्म" म्हणजे कर्जदाराने अर्ज करण्यासाठी आणि कर्जाचा लाभ घेण्यासाठी कर्जदात्याला सादर केलेला कर्ज अर्ज, इतर सर्व माहिती, तपशील, स्पष्टीकरण आणि घोषणा, जर कर्जदाराने किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने कर्जाशी संबंधित वेळोवेळी दिलेली असेल तर.
  - "उपलब्धता कालावधी" म्हणजे कर्जाच्या मंजुरीच्या तारखेपासून 1(एक) महिन्याचा कालावधी (किंवा कर्जदात्याने त्याच्या विवेकबुद्धीने मंजूर केलेली अशी विस्तारित तारीख).
  - "व्यवसाय दिवस" म्हणजे एक दिवस (शनिवार किंवा रविवार व्यतिरिक्त) ज्या दिवशी बँका सामान्य व्यवसायासाठी खुल्या असतात.
  - "कूलिंग ऑफ पीरियड" म्हणजे कर्ज वाटप केल्याच्या तारखेपासूनचा कालावधी ज्यामध्ये कर्जदाता कोणत्याही प्रीपेमेंट शुल्काशिवाय मुद्दल आणि समानुपातिक APR भरून कर्ज परतावा किंवा कर्ज रद्द करून तिचा/त्याचा विचार बदलू शकतो.
  - "ड्रॉडाउन रिक्वेस्ट" कर्ज काढण्याची विनंती म्हणजे कर्जदाराकडून कर्जाच्या वितरणाची मागणी करण्यासाठी कर्जदात्याला मान्य असलेल्या स्वरूपात आणि पद्धतीने केलेली विनंती.
  - "देय तारीख" म्हणजे अशी तारीख (तारखा) ज्यावर कर्जदात्याने वेळोवेळी निर्दिष्ट केलेल्या व्यवहार कागदपत्रांच्या (किंवा अन्यथा) अटीनुसार कोणतेही पैसे देय आणि देय होतात.
  - "सुविधा" म्हणजे कर्जदाराने अर्ज केलेले कर्ज आणि त्यात कर्जदात्याच्या माध्यमातून कर्जदाराला प्रदान केले जाऊ शकणारे कर्ज समाविष्ट असेल.
  - "वाढीव खर्च" म्हणजे
    - कर्ज (कर्ज) किंवा कर्जदात्याच्या एकूण भांडवलावरील परताव्याच्या दरात घट (कर्जदाराकडून वाटप करणे आवश्यक असलेल्या अधिक भांडवलामुळे भांडवलावरील परताव्याच्या दरातील कोणत्याही कपातीच्या परिणामी).
    - आरबीआयच्या नियमांतर्गत किंवा वेळोवेळी अशा इतर कोणत्याही नियमांमध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक असलेल्या तरतूदीसह कोणताही अतिरिक्त किंवा वाढलेला खर्च.
    - व्यवहार दस्तऐवजांतर्गत देय असलेली आणि देय असलेली कोणतीही रक्कम कमी करणे;
  - "हप्त्या" म्हणजे कर्जाच्या कालावधीत व्याजासह कर्जाची परिमार्जन करण्यासाठी आवश्यक व्यवहार दस्तऐवजांमध्ये निर्दिष्ट केलेली मासिक देय रक्कम.
  - "व्याज" म्हणजे या वितरण अटीनुसार थकबाकीवर कर्जदाराने कर्जदात्याला दिलेले व्याज.
  - "कर्ज" म्हणजे कर्जदाराने अर्ज केलेली कर्जाची रक्कम आणि कर्जदात्याने वितरण अटीनुसार मंजूर केलेली रक्कम.
  - "कर्ज सारांश" म्हणजे कर्जदाराने अर्ज केलेली कर्जाची रक्कम आणि वितरण अटीनुसार कर्जदात्याने रीतसर मंजूर केलेली.
  - "लोन ट्रान्झॅक्शन डॉक्युमेंटेशन चार्जेस" हे कर्जदाराकडून व्यवहाराच्या दस्तऐवजांसाठी देय नॉन-रिफंडेबल स्टॅम्प ड्युटी आहे, स्टॅम्प ड्युटी व्यवहार दस्तऐवजांच्या अंमलबजावणीवर योग्य सरकारी अधिकाऱ्यांना पाठवायची आहे. कर्जदाता हे केवळ मध्यस्थ आहेत जे कर्जदाराच्या वतीने मुद्रांक शुल्क भरण्याची सुविधा देतात. कर्ज दस्तऐवजीकरण शुल्क हे कर्जदाराकडून कर्जदात्याच्या वतीने अशा खर्चाची भरपाई करण्यासाठी केलेल्या खर्चाची परतफेड दर्शवते.
  - "MITCs" म्हणजे या वितरण अटींशी "परिशिष्ट A" म्हणून जोडलेल्या वितरण अटींमधील सर्वात महत्त्वाच्या अटी आणि शर्ती.
  - "नॉन-परफॉर्मिंग असेट्स (NPA)" म्हणजे मुदत कर्जाच्या संदर्भात व्याज भरण्याच्या बाबतीत, निर्दिष्ट विश्रांतीवर लागू केलेले व्याज 90 दिवसांपेक्षा जास्त काळ थकीत राहिल्यास खाते NPA म्हणून वर्गीकृत केले जाईल.
  - "प्रीपेमेंट चार्जेस" " नवीन थकबाकी आणि विद्यमान शिल्लक यांच्यातील फरकाच्या समतुल्य रक्कम कर्जाच्या हप्त्याचा/अंश प्रीपेमेंटच्या

बाबतीत थकबाकीची रक्कम कर्जदाराकडून प्रीपेमेंट शुल्क म्हणून अदा केली जाईल. या व्याख्येच्या उद्देशाने.

xi. "नवीन थकबाकी शिल्लक" म्हणजे कर्जाच्या अंतर्गत कोणत्याही हप्त्याचे प्रीपेमेंट केल्यानंतर आणि नंतर कर्जाच्या अंतर्गत देय असलेली थकबाकी.

xx. "अस्तित्वात असलेली थकबाकी" म्हणजे कर्जाच्या अंतर्गत संबंधित हप्त्याचे पूर्वपेमेंट करण्यापूर्वी देय असलेली थकबाकी जी कर्जदाराने प्रदान केलेल्या परतफेडीच्या वेळापत्रकानुसार दर्शविली जाते.

xxi. "उत्कृष्ट शिल्लक" म्हणजे एकत्रितपणे मुद्दल, व्याज, चक्रवाढ व्याज, डीफॉल्ट शुल्क/अतिरिक्त व्याज, इतर कोणतेही शुल्क, देय रक्कम आणि देय रक्कम, खर्च आणि खर्च, प्रतिपूर्ती, वेळोवेळी थकबाकी म्हणून आणि त्यापैकी कोणतेही देय आहे किंवा नाही. कर्जाच्या संबंधात.

xxii. "परतफेड" म्हणजे कर्जाच्या मूळ रकमेची परतफेड त्यावरील व्याजासह हप्त्यांसह डीफॉल्ट शुल्क/अतिरिक्त व्याज किंवा अन्यथा, वचनबद्धता आणि/किंवा इतर कोणतेही शुल्क, शुल्क किंवा इतर देय देय व्यवहार दस्तऐवजांच्या संदर्भात. सावकार.

xxiii. "परतफेडीचे वेळापत्रक" म्हणजे कर्जाच्या परतफेडीची शेड्यूल केलेली प्रक्रिया ज्यामध्ये कर्जाची परतफेड करण्यासाठी नेमक्या देय तारखा, परतफेडीची वारंवारता, मुद्दल आणि व्याज यांच्यातील खंड, इतर कोणतेही शुल्क, शुल्क किंवा इतर देय देयांचा तपशील असतो. कर्जदाराला व्यवहार दस्तऐवज "परिशिष्ट B" म्हणून संलग्न.

xxiv. "मंजूरी देणारा प्राधिकरण" म्हणजे कोणतीही एजन्सी किंवा व्यक्ती ज्याला (मयदिशिवाय): संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद यासह (मयदिशिवाय) निर्बंध लागू करण्यासाठी, प्रशासित करण्यासाठी, अंमलात आणण्यासाठी आणि/किंवा अंमलात आणण्यासाठी योग्यरित्या नियुक्त केलेली, सशक्त किंवा अधिकृत केलेली व्यक्ती.

xxv. "स्पेशल मेन्शन अकाउंट (SMA)" म्हणजे खाते अद्याप NPA म्हणून वर्गीकृत केलेले नसले तरी, कर्जदाराने तिच्या/त्याच्या कर्जाच्या जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करण्यात चूक केल्यामुळे प्रारंभिक तणावाची चिन्हे दाखवणारे खाते.

xxvi. व्यवहार दस्तऐवजांमध्ये नमूद केल्यानुसार "कालावधी" हा कर्जाचा कालावधी असेल.

xxvii. "व्यवहार दस्तऐवज" मुख्य तथ्य विधान, या सुविधेसंबंधी कर्जदाराला जारी केलेले मंजूरी पत्र, कर्जदाराचे तपशील, कर्जाचा सारांश, सामान्य अटी आणि कर्जदाराच्या संमती, तसेच कर्ज करार आणि त्याच्या संलग्नकांसह, सर्वात महत्त्वाच्या अटी आणि शर्तीचा समावेश करतात. ("MITC"), आणि कर्जदात्याने व्यवहार दस्तऐवज म्हणून निर्दिष्ट केलेले इतर कोणतेही दस्तऐवज कर्ज व्यवहार सुलभ करण्यासाठी.

संबंधित शुल्क लागू राज्य मुद्रांक कायदानुसार मुद्रांक शुल्काच्या अधीन आहेत. पश्चिम बंगाल राज्यात अंमलबजावणी झाल्यास, कर्ज करारामध्ये निर्दिष्ट केलेल्या मंजूर कर्जाच्या रकमेवर मुद्रांक शुल्क ₹10/- असेल, कर्जदाराकडून कर्जदात्याला परतफेड म्हणून वितरित करण्यापूर्वी देय असेल.

xxviii. "कर" म्हणजे कोणताही कर, वस्तू आणि सेवा कर ("GST"), आकारणी, लादणे, शुल्क किंवा तत्सम स्वरूपाचे इतर शुल्क किंवा रोखणे (कोणत्याही प्रकारचा पेमेंट करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल किंवा देय होण्यास विलंब झाल्यास देय असलेला कोणताही दंड किंवा व्याज समाविष्ट आहे. समान); आणि येथे परिभाषित न केलेल्या भांडवली अटींचा, अर्ज फॉर्म किंवा ड्रॉडाउन विनंती अंतर्गत अशा अटींना नमूद केलेला अर्थ असावा;

## 2. व्याख्या

या मानक अटींमध्ये वापरल्या गेलेल्या परंतु येथे परिभाषित न केलेल्या सर्व भांडवली अटींचा अर्थ कर्जाच्या सारांशांतर्गत अशा अटींशी संबंधित असेल.

## 3. कर्जाचे वितरण

3.1 उपलब्धता कालावधी दरम्यान, कर्जदात्याने कर्जदाराच्या आवश्यकतेनुसार कर्जदाराला एक किंवा अधिक हप्त्यांमध्ये कर्ज वितरित केले पाहिजे.

3.2 कर्जदाराच्या विनंतीनुसार (a) डिफॉल्ट इव्हेंटची घटना घडली नाही आणि (b) कर्जदारावर कोणतेही प्रतिकूल परिणाम झाले नाहीत आणि (c) कर्जदाराने सर्व अटींना सहमती दर्शविली असेल तर कर्ज वितरित केले जाईल.

3.3 म्हणजे, कूलिंग-ऑफ कालावधी दरम्यान, कर्जदार कोणत्याही दंडाशिवाय मूळ रक्कम आणि समानुपातिक वार्षिक टक्केवारी दर भरून त्याच्या/तिच्या बाहेर पडण्याच्या पर्यायाचा लाभ घेऊ शकतो. तथापि, बाहेर पडण्याच्या पर्यायाचा लाभ घेण्यासाठी कर्जदाराला ज्या बँक खात्यात कर्जाची रक्कम वितरित केली गेली होती त्याची एक प्रत, कर्जदाराने कूलिंग-ऑफ कालावधीत कर्जाच्या रकमेचा वापर केला नसल्याच्या प्रतिज्ञासह सादर करणे आवश्यक आहे.

3.4 कर्जासाठी मंजूरी पत्र दिल्यानंतर कर्जदाराची विनंती अपरिवर्तनीय आहे, जोपर्यंत कर्जदात्याने नाकारले नाही.

3.5 सर्व अटींच्या उदाहरणांच्या समाधानाच्या अधीन राहून, कर्जदाता खात्यात कर्ज वितरित करेल आणि कर्जदार पुष्टी करतो की कर्जाचा वापर केवळ उद्देशासाठी केला जाईल आणि व्यवहार दस्तऐवजांच्या अंतर्गत अटींच्या अधीन असेल. कर्जदात्याने खात्यात केलेले असे कोणतेही वितरण (मग ते कर्जदाराच्या किंवा कोणत्याही तृतीय पक्षाच्या नावाने असो) हे दोन्ही कर्जदात्याने दिलेले सह-उत्पन्न कर्ज असेल.

3.6 की कूलिंग-ऑफ कालावधीत मंजूर डिजिटल कर्जासाठी मुद्दल आणि

कोणत्याही दंडाशिवाय समानुपातिक वार्षिक टक्केवारी दर, तथापि क्लिंग-ऑफ कालावधीत कर्जाची रक्कम रद्द करण्यासाठी परत येण्यास पात्र होण्यासाठी, कर्जदाराने ज्या बँक खात्यात कर्जाची रक्कम वितरित केली गेली होती त्याची प्रत सादर करणे आवश्यक आहे. क्लिंग-ऑफ कालावधीत कर्जदाराने कर्जाची रक्कम वापरली नाही असे आश्वासन देऊन.

#### 4. कर्जावरील व्याज

4.1 वर नमूद केलेल्या कर्ज सारांशात नमूद केल्यानुसार कर्ज व्याजदराच्या अधीन असेल

4.2 डिफॉल्टच्या बाबतीत, कर्जदार कर्जदात्यास मागणीनुसार देय रक्कम, डिफॉल्ट शुल्कासह, तसेच कर्ज सारांश आणि/किंवा इतर व्यवहार दस्तऐवजांमध्ये नमूद केलेले इतर लागू शुल्क (अधिक GST) भरण्यास बांधील आहे. ही जबाबदारी देयकासाठीच्या मूळ देय तारखेपासून (आणि त्यात समाविष्ट आहे) प्रत्यक्ष देयक तारखेपर्यंत (परंतु त्यात समाविष्ट नाही) विस्तारित आहे.

4.3 कर्जदार मान्य करतो आणि सहमत होतो की (i) व्यवहार दस्तऐवजांमध्ये निर्दिष्ट केलेले व्याज दर वाजवी आहेत आणि कर्जदाराने कोणतीही देयके देण्यास अयशस्वी झाल्यास कर्जदात्याने अपेक्षित केलेल्या नुकसानाचे ते वास्तविक पूर्व-अंदाज आहेत; आणि (ii) कर्जदाराने देय व्याज दर आरबीआयद्वारे बदलल्या जाणार्या आर्थिक धोरणांवर आणि व्याजावर परिणाम करणार्या इतर घटकांच्या आधारे संभाव्य बदलांच्या अधीन असेल.

#### 5. कर्जाची परतफेड आणि प्रीपेमेंट

5.1 कर्जदार खाली नमूद केल्यानुसार परतफेड वेळापत्रकानुसार कर्जाची परतफेड करेल.

5.2 जेथे संबंधित देय तारीख व्यवसाय दिवस नसेल, तर कर्जदाराने आधीच्या व्यवसायाच्या दिवशी पेमेंट करावे.

5.3 कर्जदाराने केलेली देयके मुक्तापणे हस्तांतरणीय निधी म्हणून केली जातील, कोणत्याही सेट-ऑफ, प्रतिदावे किंवा कोणत्याही कपातीच्या अधीन नाहीत. कर्जदार कर्जदात्याला करावयाच्या पेमेंटमधून स्रोतावरील कोणताही कर कापून किंवा रोखू शकणार नाही.

5.4 कर्जदाता, कोणत्याही वेळी, कर्जाचा वितरित न केलेला भाग, जर असेल तर रद्द करू शकतो आणि डिफॉल्टची घटना घडल्यास मागणीनुसार वितरित केलेल्या कर्जाचा कोणताही किंवा सर्व भाग परत मागू शकतो. असे रि कॉल केल्यावर, कर्जदात्याने निर्धारित केलेले कर्ज आणि इतर रक्कम ताबडतोब देय होईल.

5.5 कर्जदाराने कर्जाच्या अंतर्गत मूळ रकमेची परतफेड व्यवहाराच्या दस्तऐवजांमध्ये प्रदान केल्यानुसार किंवा वेळोवेळी कर्जदात्याने कळवल्यानुसार अशा प्रमाणात आणि कालावधीत केली पाहिजे.

5.6 जर कर्जदार देय तारखेला देय असलेली कोणतीही रक्कम भरण्यात अयशस्वी ठरला, तर कर्जदार कर्ज सेवा प्रदात्याला उशीरा पेमेंट शुल्कासह देय तारखेपासून सर्व कर्जाच्या परतफेडीच्या तारखेपर्यंत थकीत रकमेवर इतर डीफॉल्ट शुल्क भरण्यास जबाबदार असेल. येथे नमूद केलेल्या कर्जाची रक्कम. या क्लॉज अंतर्गत जमा होणारे कोणतेही लागू व्याज विद्यमान थकीत EMI मध्ये समाविष्ट केले जाईल आणि देय असेल आणि EMI रकमेसह देय असेल.

5.7 कर्जदाराने देय तारखेपूर्वी कर्जाचे प्रीपेमेंट करणे निवडल्यास, प्रीपेमेंट कर्जाच्या सारांशात सूचीबद्ध केलेल्या प्रीपेमेंट शुल्काच्या तसेच प्रीपेमेंटशी संबंधित असलेल्या कोणत्याही अतिरिक्त अटीच्या अधीन असेल.

#### 6. प्रतिनिधित्व आणि हमी

6.1 कर्जदार कर्जदात्याचे प्रतिनिधित्व करेल आणि हमी देईल:

a) कर्जदार सर्व लागू कायद्यांचे पालन करत आहे आणि त्याच्याकडे सक्षमता आहे आणि त्याने व्यवहार दस्तऐवजांतर्गत त्याच्या/तिच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक प्राधिकृतता (जे पूर्ण शक्ती आणि प्रभावी आहे) प्राप्त केली आहे;

b) व्यवहार दस्तऐवज लागू कायद्यांनुसार त्यांच्या संबंधित अटीनुसार लागू करण्यायोग्य कर्जदाराच्या कायदेशीर, वैध आणि बंधनकारक जबाबदाऱ्या तयार करतात;

c) कर्जदाराने केलेला प्रवेश, वितरण आणि कार्यप्रदर्शन आणि व्यवहार दस्तऐवजाद्वारे विचारात घेतलेले व्यवहार, विरोध करत नाहीत आणि होणार नाहीत: (a) कोणत्याही कायद्याशी; (b) कर्जदारावर किंवा त्याच्या/तिच्या कोणत्याही मालमतेवर बंधनकारक असलेल्या कोणत्याही दस्तऐवजासह;

d) कर्जदात्याला उघड केलेल्या मर्यादेशिवाय, कर्जदार किंवा त्याच्या मालमत्तेविरुद्ध कोणताही खटला, लवाद, प्रशासकीय किंवा इतर कार्यवाही प्रलंबित नाही किंवा धमकी दिली जात नाही, ज्याचे, जर विपरितपणे ठरवले गेले तर त्याचा भौतिक प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. पुढे, कर्जदाराने कोणतीही कारवाई केलेली नाही आणि इतर कोणतीही पावले उचलली गेली नाहीत किंवा त्याच्या/तिच्या दिवाळखोरी, दिवाळखोरीसाठी कोणत्याही न्यायालयात/अन्य प्राधिकरणाने किंवा त्याच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही सुरू केलेली नाही;

e) कर्जदाराने किंवा त्याच्या वतीने कर्जदात्यास कळवलेली किंवा पुरवलेली सर्व माहिती, कर्ज सेवा प्रदात्याद्वारे किंवा थेट, वेळोवेळी, सत्य आणि वाजवी/सत्य, बरोबर आणि पूर्ण आहे. ज्यावर ते संप्रेषित किंवा पुरवले गेले होते; आणि (ब) संप्रेषणाच्या तारखेपासून किंवा कर्जदात्यास कोणतीही माहिती पुरवल्यापासून असे काहीही घडले नाही ज्यामुळे अशी माहिती कोणत्याही बाबतीत असत्य किंवा दिशाभूल करणारी असेल;

6.2 यामध्ये नमूद केलेले प्रत्येक निवेदन कर्जाच्या कालावधी दरम्यान प्रत्येक दिवशी पुनरावृत्ती झाल्याचे मानले जाईल.

## 7. करार

कर्जदार करार करतो कि:

7.1 तो/ती सर्व लागू कायदे आणि व्यवहार दस्तऐवजांतर्गत नमूद केलेल्या सर्व अटीचे पालन करेल.

7.2 तो/ती त्वरीत परंतु 2 व्यासायिक दिवसांनंतर कर्जदात्याने किंवा कर्जदात्याने नामनिर्देशित केलेल्या कोणत्याही तृतीय पक्षाद्वारे आवश्यक असलेली सर्व माहिती/कागदपत्रे प्रदान करेल. पुढे, कर्जदात्यास दिलेली सर्व माहिती/कागदपत्रे कर्जाच्या कालावधी दरम्यान नेहमी खरी, वैध आणि योग्य राहतील याची खात्री करण्याचे वचन घेतो.

7.3 तो/ती कर्जाच्या सारांशानुसार कर्ज आणि थकबाकीची रक्कम योग्यरित्या देईल आणि कर्जदार, कर्जदाराने मागणी केलेल्या तारखेपासून 3 (तीन) व्यवसाय दिवसांच्या आत, कोणत्याही वाढीव खर्चाची रक्कम देईल जी कर्जदात्याच्या मतानुसार वाजवी असेल. कर्जदाराने इलेक्ट्रॉनिक क्लियरिंग सर्व्हिस (ECS) किंवा राष्ट्रीय स्वयंचलित क्लियरिंग हाऊस (NACH) आदेशासह सर्व देय आदेश प्रदान केले पाहिजेत, जेव्हा कर्जदात्याने किंवा कर्जदात्याने नामनिर्देशित केलेल्या कोणत्याही तृतीय पक्षाने मागणी केली असेल.

7.4 तो/ती हे सुनिश्चित करेल की कर्जदात्याकडून मिळालेले कर्ज आणि व्यवहार दस्तऐवजांतर्गत नमूद केलेल्या जबाबदाऱ्यांना इतर बँका, NBFC आणि वित्तीय संस्थांकडून कर्जदाराने घेतलेल्या इतर कर्जांसह किमान पारी-पासू श्रेणीबद्ध केले जाईल.

7.5 कर्जदाराने दिलेली कोणतीही रक्कम खालील क्रमाने समायोजित केली जाईल: (i) प्रथम व्यवहार दस्तऐवजानुसार कर्जदात्याने केलेला खर्च, शुल्क आणि खर्च; (ii) दुसरे म्हणजे विलंब झालेल्या पेमेंटवर डिफॉल्ट व्याजासाठी; (iii) तिसरे म्हणजे व्यवहार दस्तऐवजांतर्गत देय नियमित व्याज आणि (iv) शेवटी व्यवहार दस्तऐवजांतर्गत देय असलेल्या कोणत्याही मूळ रकमेच्या परतफेडीकडे.

7.6 ईमेल, एसएमएस मजकूर संदेश, वेबसाइट, अर्ज, ऑनलाइन स्वीकृती इ. सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे या अटी आणि शर्ती, सूचना, स्वीकृती आणि संप्रेषण ("संप्रेषण") प्रसारित करण्याची त्याला/तिला जाणीव आहे. ("इलेक्ट्रॉनिक मीडिया") मध्ये फसवे बदल आणि चुकीचे प्रसारण आणि गोपनीयतेचा अभाव यासह अनेक जोखीम समाविष्ट आहेत. तथापि, कर्जदार या व्यवहार दस्तऐवज आणि त्याच्या ऑपरेशन अंतर्गत विविध बाबींसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे कर्जदाराकडून संप्रेषणे प्राप्त करण्यास आणि प्रदान करण्यास इच्छुक आहे आणि अशा संप्रेषणांमुळे उद्भवणार्या कोणत्याही चुकीच्या किंवा अयोग्य संप्रेषणे किंवा नुकसानासाठी कर्जदार पूर्णपणे जबाबदार आणि जबाबदार असेल असे मान्य करतो, पुष्टी करतो आणि वचन देतो.

7.7 कर्जदार कोणत्याही प्रतिनिधित्व, हमी, करार, उपक्रम किंवा या मानक अटीच्या इतर कोणत्याही अटीचे उल्लंघन किंवा इतर कोणत्याही व्यवहाराच्या दस्तऐवजाचे उल्लंघन झाल्यास किंवा डिफॉल्टच्या कोणत्याही घटनेचे निराकरण करण्यासाठी घेतलेल्या पावलांसह कर्जदात्यास त्वरित लेखी सूचित करेल. उल्लंघनाची नोंद झाल्यावर, कर्जदाता, कायदा किंवा करारांतर्गत त्याच्या कोणत्याही अधिकारांवर पूर्वग्रह न ठेवता, कर्जदाराला आवश्यक किंवा वांछनीय असू शकेल अशा स्वरूपात, पद्धतीने आणि वेळेत अशा उल्लंघनावर उपाय म्हणून सुधारात्मक उपायांची अंमलबजावणी करण्याची शिफारस त्यांच्या विवेकबुद्धीनुसार करू शकतो.

7.8 कर्जदाराने त्वरीत, परंतु 5 दिवसांनंतर कर्जदाराच्या विनंतीनुसार, कर्जदात्यास आवश्यक असलेले कोणतेही पुढील दस्तऐवज/माहिती प्रदान केली पाहिजे.

7.9 कर्जदार सर्व व्याज कर, सेवा कर, इतर सर्व करचुकवेगिरी, मुद्रांक शुल्क आणि संबंधित नोंदणी आणि दाखल करण्याचे शुल्क आणि सरकारी प्राधिकरण किंवा अन्य प्राधिकरणाद्वारे वेळोवेळी आकारले जाणारे कर (कोणत्याही वर्णनाचे) आणि इतर सर्व खर्च आणि खर्च जे काही (कर्जदाता आणि त्याचे प्रतिनिधी आणि सल्लागारांनी

केलेल्या कोणत्याही खर्चासह परंतु इतकेच मर्यादित नाही) कर्जासाठी अर्ज आणि अनुदान आणि परतफेड, (a) अर्ज फॉर्म आणि/किंवा कोणतेही कर्ज दस्तऐवज, (b) कर्जदाराची वसुली आणि प्राप्ती देयके, (c) निर्मिती, अंमलबजावणी आणि सुरक्षिततेची प्राप्ती (असल्यास)

7.10 कर्जदार हे सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे की कर्जदात्यास प्रदान केलेली सर्व माहिती कर्जाच्या मुदतीदरम्यान प्रत्येक वेळी सत्य, वैध आणि योग्य राहिल.

7.11 कर्जदार कर्जदात्याकडून घेतलेल्या निधी/उत्पादन/सेवांच्या गैरवापरासाठी कर्जदात्याला अपरिवर्तनीयपणे आणि बिनशर्त नुकसानभरपाई देण्यास सहमत आहे. कर्जदाराने कर्जाच्या सारांशात नमूद केल्यानुसार निधीचा वापर केवळ कायदेशीर उद्देशासाठीच करावा.

7.12 कर्जदार हे करणार नाही:

7.12.1 प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे: (अ) कोणत्याही व्यक्ती/देशाच्या क्रियाकलापांना वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशाने किंवा कोणत्याही व्यवहारात कर्जाचा वापर, सध्या मंजूर प्राधिकरणाच्या कोणत्याही निर्बंधांच्या अधीन आहे; आणि (ब) कोणत्याही क्रियाकलाप, उत्पादन, वापर, व्यापार, वितरण, किंवा अन्यथा कोणत्याही बहिष्कार सूचीमध्ये सहभागी होण्यासाठी भाग घेणे किंवा वित्तपुरवठा करणे; आणि

7.12.2 प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, कोणत्याही व्यक्तीला (जरी ते सार्वजनिक क्षेत्रातील असो वा नसो) चांगल्याच्या अपेक्षेचे उल्लंघन केल्याबद्दल कृत्य केल्याबद्दल कोणतेही पेमेंट, भेटवस्तू किंवा इतर फायदे देणे किंवा ऑफर करणे ज्याचा हेतू आहे, किंवा करते, प्रभाव पाडणे किंवा बक्षीस देणे. विश्वास, निष्पक्षता किंवा विश्वास किंवा अन्यथा त्यांचे कार्य अयोग्यरित्या पार पाडणे.

7.12.3 निधीचा वापर कोणत्याही रिअल इस्टेट क्रियाकलाप, भांडवली बाजार, इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि कोणतेही वैयक्तिक कर्ज/गृह कर्ज/रुपया कर्जाची परतफेड करण्यासाठी किंवा खेळत्या भांडवलासाठी किंवा सामान्य कॉर्पोरेट हेतूसाठी निधी वापरण्यासाठी.

## 8. डीफॉल्टच्या घटना

कर्जदाराने खालीलपैकी कोणत्याही इव्हेंटच्या (यापुढे "डीफॉल्ट इव्हेंट" म्हणून संदर्भित) इतर गोष्टींसह, परंतु इतकेच मर्यादित नसलेल्या घटनेवर डीफॉल्ट केले असेल:

a) कर्जदार देय तारखेला कर्ज आणि व्यवहाराच्या कागदपत्रांनुसार कोणतीही थकबाकी भरत नाही;

b) कर्जदाराने केलेले कोणतेही प्रतिनिधित्व, हमी, घोषणा, पुष्टीकरण किंवा विधान किंवा कोणत्याही व्यवहार दस्तऐवजाच्या अंतर्गत किंवा त्याच्या संदर्भात कर्जदाराने प्रदान केलेली माहिती कोणत्याही भौतिक बाबतीत चुकीची किंवा दिशाभूल करणारी असल्याचे सिद्ध होते.

c) वेडेपणाच्या बाबतीत किंवा इतर कोणत्याही परिस्थितीमुळे कर्जदार त्याच्या/तिच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास कायदेशीररित्या अक्षम होतो;

d) जेथे कर्जदार अक्षम आहे किंवा घोषित केले की त्याची/तिची कोणतीही कर्जे देय होतील तेव्हा भरण्यास असमर्थता;

e) कर्जदाराला कोणत्याही न्यायालयीन, न्यायाधिकरण किंवा सरकारी/नियामक/पर्यवेक्षी प्राधिकरणाकडून कोणत्याही दंड/फौजदारी गुन्ह्यासाठी किंवा नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवले जाते.

## 9. डीफॉल्टच्या घटनेचे परिणाम

डीफॉल्टची घटना घडल्यावर, त्या घटनेत कर्जदात्याकडे येथे वर्णन केलेले अधिकार आणि लागू कायदानुसार, तसेच या करारानुसार तयार केलेल्या कोणत्याही सुरक्षा दस्तऐवजांतर्गत उपलब्ध अधिकार असतील:

a) कोणतेही वितरित न केलेले कर्ज रद्द करणे.

b) घोषित करणे की कर्जाचा सर्व किंवा काही भाग, एकत्रित व्याजासह, आणि व्यवहार दस्तऐवजांतर्गत जमा झालेल्या किंवा थकबाकी असलेल्या इतर सर्व रक्कम तात्काळ देय आणि देय आहेत, त्यानंतर ते त्वरित देय आणि देय होतील.

c) कर्जाच्या परतफेडीला गती.

d) व्यवहाराच्या दस्तऐवजांतर्गत किंवा लागू कायदांतर्गत कर्जदात्याकडे असलेल्या इतर कोणत्याही अधिकारांचा वापर करा.

## 10. गोपनीयता:

कर्जदाराने कर्जाचा एक भाग म्हणून कर्जदात्याशी देवाणघेवाण केलेल्या सर्व अटी व शर्ती, व्यवहार दस्तऐवज आणि इतर पत्रव्यवहार गोपनीय म्हणून ठेवण्याचे वचन देतो आणि त्याची पूर्व लेखी संमती घेतल्याशिवाय कोणत्याही तृतीय पक्षाला ते उघड न करण्याचे कबूल करतो. तथापि, कर्जदात्याला सर्व लागू कायद्यांचे पालन करण्यासाठी आणि कोणत्याही आउटसोर्स सेवा प्रदात्यांना आणि इतर तृतीय पक्षांना कर्जदाराच्या तपशीलांची माहिती अधिकार्यांना आणि सरकारी संस्था आणि इतर ब्युरोंना (क्रेडिट ब्युरोसह) उघड करण्याचा अधिकार असेल. या वितरण अटी, व्यवहार दस्तऐवज आणि सावकाराशी देवाणघेवाण केलेला इतर पत्रव्यवहार, असे प्रकटीकरण प्रदान करण्याच्या अंतर्गत त्यांच्या कोणत्याही अधिकारांची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने RBI ने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांसह आणि वैयक्तिक डेटाच्या प्रकटीकरणाच्या संरक्षणासाठी लागू केलेल्या कोणत्याही कायद्यांचे पालन करते.

## 11. विविध:

### 11.1. ऑनलाइन व्यवहार:

11.1.1. कर्जदाराच्या कामकाजाच्या सुलभतेसाठी, कर्जदाराला ऑनलाइन सुरक्षित कर्ज सेवा प्रदात्यांद्वारे प्रदान केलेल्या पुढील सुविधांसाठी अर्ज करण्याचा पर्याय असेल जसे की कर्जदाराने निर्दिष्ट केले असेल (यापुढे "ऑनलाइन कर्ज" म्हणून संदर्भित केले जाईल). ऑनलाइन कर्ज कर्जदाराच्या विवेकबुद्धीनुसार कर्जदाराला कर्जदाराच्या क्रेडिट पॅरामीटर्सचे पालन करण्याच्या आणि सर्व सबमित करण्याच्या अधीन सावकाराने वेळोवेळी निर्दिष्ट केलेल्या फॉर्ममध्ये आवश्यक असलेली कागदपत्रे/माहिती.

11.1.2. कर्जदाराच्या कर्ज सेवा प्रदात्यासह किंवा पोर्टलसह उघडलेल्या कर्जदाराच्या कोणत्याही खात्याशी संबंधित प्रवेश संहिता इतर कोणत्याही व्यक्ती/तृतीय पक्षाशी तडजोड किंवा सामायिक केलेली नाही याची खात्री करणे ही कर्जदाराची एकमात्र जबाबदारी असेल.

11.1.3. कर्जदार स्पष्टपणे सहमत आहे आणि ऑनलाइन कर्जाच्या वापरासाठी लागू असलेल्या अटी वाचल्या आणि समजून घेतल्या आहेत आणि अशा ऑनलाइन कर्जाच्या कालावधीत नेहमी अशा अटी आणि शर्तींनी (कर्जदाराने वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार) बांधील असल्याचे कबूल करतो.

11.1.4. कर्जदाराकडून ऑनलाइन कर्जाद्वारे प्राप्त झालेल्या किंवा प्राप्त झालेल्या कोणत्याही व्यवहाराची/सूचनांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी किंवा कर्जदाराने प्रवेशाच्या पडताळणीच्या माध्यमांशिवाय पाठवल्याचा कथित कथित सत्यता पडताळण्याचे कोणतेही बंधन कर्जदात्यावर असणार नाही.

11.1.5. ऑनलाइन कर्जाच्या वापरामुळे उद्भवलेल्या कर्जाच्या ऑनलाइन विनंतीच्या संदर्भात कर्जदात्याच्या सर्व नोंदी हा व्यवहाराच्या सत्यतेचा आणि अचूकतेचा निर्णायक पुरावा असेल. कर्जदात्याने सूचनांची त्वरीत अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला असला तरी, कोणत्याही कारणास्तव, ऑपरेशनल सिस्टीमच्या अपयशामुळे किंवा कायद्याच्या कोणत्याही आवश्यकतांसह कोणत्याही कारणास्तव सूचनांचे पालन करण्यास विलंब झाल्यास ते जबाबदार राहणार नाहीत.

11.1.6. कर्जदार ऑनलाइन कर्जाद्वारे कर्जदाराने केलेल्या पूर्व-मंजूर ऑफरची उपलब्धता तपासू शकतो. कर्जदात्याने दिलेली कोणतीही पूर्व-मंजूर ऑफर कर्जदाराला कर्ज/कर्ज मंजूर करत नाही आणि कर्जदात्याने वेळोवेळी निर्दिष्ट केलेल्या अटीच्या अधीन असेल.

11.1.7. कर्जदार कबूल करतो आणि स्वीकारतो की कर्जदाता योग्य ऍक्सेस कोड आणि इतर तपशील उद्धृत करणाऱ्या कोणासही ऑनलाइन कर्जाच्या अंतर्गत परवानगी असलेल्या ऑपरेशन्सचे प्रकार करण्यास परवानगी देऊ शकतो/देतो.

### 11.2. नोटीस

11.2.1. कोणतीही नोटीस किंवा विनंती एखाद्या पक्षाने दुसऱ्याला द्यावी किंवा केली असेल तर ती लिखित स्वरूपात असेल. अशी सूचना किंवा विनंती खाली नमूद केलेल्या पत्त्यावर किंवा वेळोवेळी मान्य केल्या जाणाऱ्या अन्य पत्त्यावर दिल्यास किंवा दिल्या गेल्यास ती ज्या पक्षाला संबोधित केली गेली आहे त्या पक्षाकडून ती योग्यरित्या प्राप्त झाली आहे असे मानले जाईल.

11.2.2. पोस्ट/कुरिअर/टेलिग्राम/फॅक्सिमाइल ट्रान्समिशन/ई-मेलद्वारे येथे वर नमूद केलेल्या कर्जदाराच्या पत्त्यावर किंवा अशा इतर इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये कर्जदाराला योग्यरित्या सूचित करून पाठविल्यास आणि ई-मेल/इतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीपेक्षा अशी सूचना पोस्टिंगच्या तारखेनंतरच्या दुसऱ्या कामकाजाच्या दिवशी किंवा प्राप्तीच्या वास्तविक तारखेपासून, यापैकी जे आधी असेल त्या दिवशी प्रभावी असल्याचे मानले जाईल. जर सूचना ई-मेलद्वारे किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली गेली असेल, तर जेव्हा अशा सूचना वाचल्या जात असल्याची संबंधित पावती दिली जाते, किंवा जेथे कर्जदात्याने पाठवण्याच्या वेळी वाचनीय पावतीची विनंती केली नाही, तेव्हा ती सूचना देण्यात आल्याचे मानले जाईल.

11.2.3. कर्जदार स्पष्टपणे सहमत आहे आणि कबूल करतो की त्याने ऑनलाइन कर्जाच्या वापरासाठी लागू असलेल्या अटी वाचल्या आणि समजून घेतल्या आहेत आणि अशा ऑनलाइन कर्जाच्या कालावधीत नेहमीच अशा अटी आणि शर्तींना (कर्ज देणाऱ्याने वेळोवेळी सुधारित केल्या आहेत) बांधील राहतील.

11.2.4 व्यवहार दस्तऐवज किंवा त्यांची रचना किंवा वापर किंवा व्यवहार दस्तऐवजांतर्गत समाविष्ट असलेल्या कोणत्याही कलम किंवा गोष्टीमुळे किंवा कोणत्याही खात्याच्या संदर्भात आणि कोणत्याही पक्षाच्या कर्तव्ये, जबाबदाऱ्या आणि दायित्वांमुळे किंवा कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही कृती किंवा वगळण्यामुळे किंवा व्यवहार दस्तऐवजांशी संबंधित कोणत्याही प्रकारे किंवा व्यवहार दस्तऐवजांतर्गत कोणत्याही पक्षाचे अधिकार, कर्तव्ये आणि दायित्वे यांच्याशी संबंधित कोणत्याही प्रकारे उद्भवणारे किंवा त्यांच्याशी संबंधित किंवा आनुषंगिक किंवा स्पर्श करणारे कोणतेही वाद, मतभेद, दावे आणि प्रश्न असल्यास, असा वाद कायदानुसार संदर्भित केला जाईल आणि त्याचे निराकरण केले जाईल.

### 11.3 नियमन कायदा

11.3.1 व्यवहार दस्तऐवज हे भारताच्या कायदानुसार नियंत्रित केले जातील आणि त्यांचा अर्थ लावला जाईल आणि व्यवहार दस्तऐवजांमुळे आणि/किंवा त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वादाच्या बाबतीत पश्चिम बंगालमधील न्यायालयांना विशेष अधिकार क्षेत्र असेल.

11.3.2 कर्ज माफी: कर्ज देणारा त्याच्या विवेकबुद्धीनुसार आणि स्वतंत्रपणे किंवा एकाच वेळी दुसऱ्या अधिकार, अधिकार किंवा उपायासह अधिकार, अधिकार किंवा उपाय वापरू शकतो. कर्जदाराकडून येथे कोणताही अधिकार, अधिकार किंवा विशेषाधिकार वापरण्यात कोणताही अपयश किंवा विलंब त्याच्या माफी म्हणून काम करणार नाही, किंवा येथे कोणत्याही अधिकार, अधिकार किंवा विशेषाधिकाराचा एकल किंवा आंशिक वापर कर्जदाराकडून इतर कोणत्याही किंवा पुढील वापरास किंवा इतर कोणत्याही अधिकार, अधिकार किंवा विशेषाधिकारांचा वापर करण्यास बाधा आणणार नाही.

11.3.3 गंभीरता: जर व्यवहार दस्तऐवजांमधील कोणतीही तरतूद पूर्णपणे किंवा अंशतः अवैध किंवा लागू करण्यायोग्य नसल्याचे निश्चित झाले, तर अशी अवैधता किंवा लागू करण्यायोग्यता केवळ अशा तरतुदीशी किंवा अशा तरतुदीच्या काही भागाशी जोडली जाईल आणि अशा तरतुदीचा उर्वरित भाग आणि व्यवहार दस्तऐवजांमधील इतर सर्व तरतुदी पूर्ण ताकदीने आणि प्रभावीपणे राहतील.

11.3.4. सूचना: सर्व सूचना, विनंती, संमती, सवलती किंवा इतर संदेश लेखी स्वरूपात असतील आणि विनंती केलेल्या नोंदणीकृत किंवा प्रमाणित मेलद्वारे परतीची पावती किंवा कर्जदाराने दिलेल्या पत्त्यावर इलेक्ट्रॉनिक मेलद्वारे पाठवल्या जातील, जोपर्यंत पत्त्यात बदल लेखी स्वरूपात कळवला जात नाही. पावतीची तारीख ही सूचना किंवा संदेश देण्यात आल्याची तारीख मानली जाईल.

### 11.4 इतर अटी आणि शर्ती आणि धोरणे

कर्जदात्याचे गोपनीयता धोरण आणि अटी आणि शर्ती आणि RE/DLA येथे पाहता येतील

<https://www.loanfront.in/privacy-policy.html>

<https://www.loanfront.in/VulnerabilityDiscloserPolicy.html>

<https://www.loanfront.in/terms-conditions.html>

[https://www.loanfront.in/collection\\_policy.html](https://www.loanfront.in/collection_policy.html)

### 12. तक्रार निवारण यंत्रणा

कंपनीने प्रदान केलेल्या उत्पादनांबद्दल आणि सेवांबद्दल तक्रारी, तक्रारी किंवा अभिप्राय असलेल्या ग्राहकांना खालील माध्यमांद्वारे संपर्क साधण्याचे प्रोत्साहन दिले जाते. अपडेटेड तक्रार निवारण धोरण माहिती तसेच स्थानिक भाषेतील तक्रार निवारण धोरणासाठी कृपया <https://vaibhav-vyapaar.com/grievance-redressal-policy.html> पहा.

#### a. पहिल्या उदाहरणासाठी चॅनेल:

कर्जदारांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या तक्रारी सुरुवातीला ग्राहक समर्थन टीमला कळवाव्यात.

व्हाॅइस सपोर्ट - 080-48126351

ग्राहक सोमवार ते शनिवार सकाळी 09:30 ते संध्याकाळी 06:30 या वेळेत कस्टमर केअरवर आम्हाला कॉल करू शकतात. जलद निराकरणासाठी कृपया तुमचा वापरकर्ता आयडी किंवा कर्ज खाते क्रमांक द्या.

ईमेल समर्थन - support@loanfront.in

कृपया तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवरून आम्हाला लिहा. कृपया ईमेलमध्ये तुमचा वापरकर्ता आयडी आणि/किंवा कर्ज खाते क्रमांक आणि संपर्क क्रमांक द्या. ग्राहकाला संघाकडून 3 व्यावसायिक दिवसांत प्रतिसाद मिळेल, परंतु अशी उदाहरणे असतील की संघात प्रतिसाद/उत्तर देण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो.

#### b. स्तर 1 एस्केलेशन चॅनेल

जर ग्राहक/कर्जदार कंपनीकडून मिळालेल्या प्रतिसादावर समाधानी नसतील किंवा 7 व्यावसायिक दिवसांच्या आत प्रतिसाद न दिल्यास, ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या तक्रारी तक्रार निवारण अधिकाऱ्याकडे कळवाव्यात.

नाव: श्री सत्या मल्लीदी,

पद: तक्रार निवारण अधिकारी,

पत्ता: दुसरा मजला, एन्व्हिजन टेक्नॉलॉजी सेंटर, 119, रोड नं. 3, फेज-1, विजयनगर, ईपीआयपी झोन, व्हाईटफील्ड, बेंगळूरु, कर्नाटक 560066.

ई-मेल आयडी: satya@vaibhav-vyapaar.com

संपर्क क्रमांक. 6366828598

#### c. स्तर 2 एस्केलेशन चॅनेल

जर ग्राहक/कर्जदार कंपनीकडून मिळालेल्या प्रतिसादावर समाधानी नसतील किंवा 7 व्यावसायिक दिवसांच्या आत प्रतिसाद न दिल्यास, ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या तक्रारी प्रधान नोडल ऑफिसरकडे पाठवाव्यात.

नाव: श्री गणेशप्रसाद रवींद्र पावसकर,

पद: प्रधान नोडल अधिकारी,

पत्ता: दुसरा मजला, एन्व्हिजन टेक्नॉलॉजी सेंटर, 119, रोड नं. 3, फेज-1, विजयनगर, ईपीआयपी झोन, व्हाईटफील्ड, बेंगळूरु, कर्नाटक 560066.

ई-मेल आयडी: nodalofficer@loanfront.in

संपर्क क्रमांक.9513493927

#### d. स्तर 3 एस्केलेशन चॅनेल

ग्राहक/कर्जदार कंपनीकडून मिळालेल्या प्रतिसादावर समाधानी नसल्यास किंवा 30 दिवसांच्या आत प्रतिसाद न दिल्यास, ग्राहक CMS RBI कडे अपील करू शकतात.

उपमहाव्यवस्थापक,

नॉन-बँकिंग पर्यवेक्षण विभाग,

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया,

15, नेताजी सुभाष रोड,

कोलकाता- 700001.

ईमेल करा: cms.odtkolkata@rbi.org.in.

### तक्रार निवारण आणि वाढ माहिती सारांश:

एस्केलेशन	चॅनेल	आवाज	ईमेल आयडी	टीएटी
	ग्राहक साहाय्य	080-48126351	support@loanfront.in	7 दिवस
1ली पातळी	नोडल तक्रार निवारण अधिकारी	6366828598	grievance@loanfront.in	7 दिवस



2रा स्तर	प्रधान नोडल अधिकारी	9513493927	nodalofficer@loanfront.in	15 दिवस
3रा स्तर	CMS RBI		cms.odtkolkata@rbi.org.in	-

### RBI लोकपाल योजना:

ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक प्रणाली स्थापन करण्यासाठी, RBI ने रिझर्व्ह बँकेद्वारे नियमन केलेल्या संस्थांद्वारे प्रदान केलेल्या सेवांशी संबंधित ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी "एकात्मिक लोकपाल योजना, 2021" (यापुढे "एकत्रित योजना" म्हणून संदर्भित) सुरू केली आहे. भारताचा जलद आणि किफायतशीर रीतीने. RBI लोकपाल यंत्रणा अधिकारक्षेत्र-तटस्थ बनवून ही योजना 'वन नेशन वन ओम्बड्समन' दृष्टिकोन स्वीकारते. "वैभव व्यापार प्रायव्हेट लिमिटेड," एक नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी असून, RBI सुरू केलेली एकात्मिक योजना स्वीकारली आहे. एकात्मिक योजना अधिकार आणि कार्ये, तक्रारींचे निवारण करण्यासाठी कार्यपद्धती आणि लोकपालचे अधिकार क्षेत्र प्रदान करते. योजनेच्या परिच्छेद 18 नुसार, आमच्या ग्राहकांना योजनेचा उद्देश आणि त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या उपायांची जाणीव आहे याची खात्री करण्याचा कंपनीचा हेतू आहे. एकात्मिक योजना येथे प्रवेश करता येईल. योजनेच्या प्रती या योजनेअंतर्गत कंपनीच्या नियुक्त प्रधान नोडल ऑफिसरकडे देखील उपलब्ध आहेत. कंपनी ग्राहकांच्या समाधानाला खूप महत्त्व देते आणि आमच्या ग्राहकांच्या तक्रारी आणि तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण समिती स्थापन केली आहे, परंतु आमच्या प्रतिसादांवर समाधानी नसलेला कोणताही ग्राहक ऑनलाइन माध्यमातून लोकपालशी संपर्क साधू शकतो.

- पोर्टल (<https://cms.rbi.org.in>) किंवा
- सेंट्रलाइन्ड पावती आणि प्रक्रिया केंद्र 4था मजला, सेक्टर 17, चंदीगड - 160017 वर इलेक्ट्रॉनिक किंवा फिजिकल मोडद्वारे सबमिट करा किंवा
- टोल-फ्री क्रमांक - 14448 (सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:00) सह केंद्राशी संपर्क साधा.

### सामान्य करार

मी/आम्ही बिनशर्त आणि अपरिवर्तनीयपणे सहमत आणि कबूल करतो की:

- मुख्य तथ्य विधान आणि कर्जाच्या सर्वात महत्त्वाच्या अटी व शर्ती आणि कर्जाच्या इतर सर्व अटी व शर्ती व्यवहार दस्तऐवज तसेच सावकारांच्या वेबसाइट्समध्ये नमूद केल्याप्रमाणे असतील.
- कोणत्याही नियामक प्राधिकरणाने विहित केलेल्या बाबतीत आणि व्यवहार दस्तऐवजांमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही संप्रेषण प्रक्रियेद्वारे कोणत्याही अन्य परिस्थितींमध्ये योग्य सूचना किंवा सूचना देऊन शुल्कामध्ये बदल केले जाऊ शकतात.
- कर्जदाता, त्यांच्या विवेकबुद्धीनुसार, खालीलपैकी कोणतीही घटना घडल्यानंतर ही मंजूरी मागे घेण्यास पात्र असतील
  - ज्या उद्देशासाठी कर्ज मंजूर करण्यात आले आहे त्यात कोणताही भौतिक बदल आहे.
  - कर्जदारांच्या एकमेव निर्णयामध्ये, कोणतीही भौतिक वस्तुस्थिती कर्जदाराने किंवा त्याच्या वतीने लपवून ठेवली आहे आणि/किंवा नंतर ज्ञात झाली आहे.
  - व्यवहार दस्तऐवजांमध्ये कर्जदाराने किंवा त्याच्या वतीने केलेले कोणतेही विधान, घोषणा, उपक्रम किंवा प्रकटीकरण चुकीचे, चुकीचे, अपूर्ण किंवा दिशाभूल करणारे आहे.
  - या मंजूरी पत्र आणि/किंवा इतर कोणत्याही व्यवहार दस्तऐवजाच्या अटी व शर्तीचे डीफॉल्ट किंवा उल्लंघन आहे.
  - जर कर्जदाराविरुद्ध दिवाळखोरी किंवा दिवाळखोरीची कार्यवाही दाखल केली गेली किंवा मान्य केली गेली असेल.
  - संबंधित दस्तऐवज कर्जदात्याच्या धोरणे आणि स्वरूप या दोन्हीनुसार कर्जदाराद्वारे अंमलात आणले जात नाहीत.
  - कर्जदार फसवणूक किंवा अप्रामाणिकपणे वागतो किंवा कर्जदाराला कर्ज वसूल करण्यासाठी गुन्हा किंवा कायदेशीर कार्यवाहीसाठी दोषी ठरविले जाते किंवा कर्जदारावर कोणतीही फौजदारी कारवाई सुरू केली जाते.
- हे कर्ज कोणत्याही प्रकारच्या मोरेटोरियम, स्थगिती किंवा पुनर्चनासाठी पात्र नाही.
- कर्जदार घोषित करतो की तो/ती इंग्रजीमध्ये अटी वाचू आणि समजू शकतो आणि सर्व कागदपत्रे/पत्रव्यवहार इंग्रजीमध्ये प्राप्त करण्यास सहमत आहे.
- वर नमूद केलेल्या कर्जाची मंजूरी आणि या मंजूरी पत्रात नमूद केलेल्या सर्व अटी व शर्ती व्यवहार दस्तऐवज आणि इतर व्यवहार दस्तऐवज भौतिक किंवा डिजिटल स्वरूपात लिखित स्वरूपात ("व्यवहार दस्तऐवज") सावकाराने नमूद केल्यानुसार अंमलात आणल्या जातील. विहित स्वरूप. हे मंजूरी पत्र कर्जाच्या काही मूलभूत अटी आणि व्यवहार दस्तऐवजांचा सारांश देण्याचा हेतू आहे आणि कर्जाच्या संबंधात कर्जदार आणि कर्जदार यांच्यातील संपूर्ण करार दर्शवत नाही.
- कर्जदार घोषित करतो की त्याला/तिला याची जाणीव आहे की मुख्य तथ्य विधान मंजूरी पत्र, व्यवहार दस्तऐवज आणि कर्जासंदर्भातील इतर दस्तऐवज अंमलात आणले आहेत किंवा स्वीकारले आहेत/त्याने/तिने अंमलात आणल्या आहेत किंवा स्वीकारल्या आहेत. आणि येथे निर्दिष्ट केलेल्या तरतुदींशिवाय सर्व वाटाघाटी किंवा पूर्वीच्या लेखनाची जागा घेतील. मंजूरी पत्राच्या अटी, शर्ती आणि तरतुदी आणि येथे नमूद केलेल्या अटींसह आनुषंगिकपणे अंमलात आणलेल्या इतर व्यवहार दस्तऐवजांमध्ये कोणताही विरोध झाल्यास, अशा परिस्थितीत अटी, शर्ती आणि

- व्यवहार दस्तऐवजांमध्ये नमूद केलेल्या तरतुदी प्रचलित असतील.
- 8 व्यवहार दस्तऐवजांमध्ये अतिरिक्त अटी आणि शर्ती असतील ज्या या मंजूरी पत्रात नमूद केल्या नाहीत आणि व्यवहार दस्तऐवज या मंजूरी पत्रात नमूद केलेल्या अटी व शर्तीसह वाचले जातील
  - 9 हे मंजूरी पत्र जारी केल्यावर आणि त्याची स्वीकृती असूनही, कर्जदाता कर्जाचे संपूर्ण किंवा काही भाग वितरित न करण्याचा निर्णय घेऊ शकतात, कोणतेही कारण न देता हे मंजूरी पत्र एकतर्फी रद्द करू शकतात आणि रद्द करू शकतात.
  - 10 प्रकटीकरण: कर्जदात्याने कर्जदाराला दिलेल्या कर्जाची पूर्वअट म्हणून, कर्जदार हे मंजूरी पत्र स्वीकारून कर्जदाराशी संबंधित सर्व किंवा कोणतीही माहिती आणि डेटा भारतीय रिझर्व्ह बँक ("RBI") आणि/किंवा पत माहिती कंपनी (CIC) आणि/किंवा आरबीआय/सीआयसीद्वारे या संदर्भात अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही एजन्सीला, कर्जदारांना, व्यावसायिक सल्लागार आणि सल्लागारांना, RBI/CIC, एजंट्सना आणि त्याच्या सेवा प्रदात्यांना उघड करण्यास आणि सामायिक करण्यास अधिकृत, संमती देतो आणि सहमत होतो. देय तारखेस कर्ज/आगाऊ रक्कम/व्याजाची परतफेड करण्यात चूक झाल्यास, कर्जदार किंवा RBI/CIC कर्जदाराच्या नावाला डिफॉल्टर म्हणून अशा पद्धतीने आणि अशा माध्यमातून उघड करण्याचा किंवा प्रकाशित करण्याचा अपात्र अधिकार असेल.
    - कर्जदारांना चुकलेल्या कर्जदाराची नावे आणि तपशील क्रेडिट ब्युरोच्या वेबसाइटवर सूचीबद्ध करण्याचा अधिकार असेल.
    - कर्जदाराने कर्जदारांना दिलेली माहिती आणि डेटा तसेच बँका, क्रेडिट ब्युरो इत्यादीपर्यंत मर्यादित नसलेल्या परंतु कर्जदारांना दिलेली माहिती आणि डेटा उघड करण्यासाठी कर्जदाराला त्यांची स्पष्ट संमती दिली आहे असे मानले जाईल. कर्जदार पुढे अंमलबजावणी करेल या उद्देशासाठी आवश्यक असलेले अतिरिक्त दस्तऐवज.
  - 11 डिफॉल्टच्या घटनेत मालमत्ता वर्गीकरण - DOR.No.STR.REC.55/21.04.048/2021-22 दिनांकासह 'उत्पन्न ओळख, मालमत्ता वर्गीकरण आणि अग्रिम संबंधित तरतूदीवरील विवेकपूर्ण मानदंड' शीर्षकाच्या मास्टर परिपत्रकानुसार ऑक्टोबर 1, 2021. सावकारांनी तणावग्रस्त ओळखले पाहिजे कर्जदार खाती आणि विशेष उल्लेख खाती किंवा NPA खात्यांमध्ये वर्गीकृत करा. कोणत्याही खात्याचे स्पेशल मेन्शन अकाउंट (SMA) आणि नॉन-परफॉर्मिंग असेट म्हणून कोणत्याही खात्यासाठी मालमत्ता वर्गीकरण निश्चित करण्याची यंत्रणा, कोणत्याही ग्राहकाने डिफॉल्ट केल्यास, खालीलप्रमाणे असेल:
    - जर EMI देय तारखेला किंवा त्यापूर्वी भरला नाही आणि कर्ज थकीत असेल, तर खाते SMA-0 म्हणून वर्गीकृत केले जाईल.
    - जर EMI अदा केला असेल आणि तो 30 दिवसांपेक्षा जास्त काळ थकीत असेल तर, खाते SMA-1 म्हणून वर्गीकृत केले जाईल.
    - जर EMI अदा केला असेल आणि तो 60 दिवसांपेक्षा जास्त काळ थकीत असेल तर, खाते SMA-2 म्हणून वर्गीकृत केले जाईल.
    - जर EMI अदा केला असेल आणि तो 90 दिवसांपेक्षा जास्त काळ थकीत असेल तर, खाते NPA होईल.
    - एकदा खाते NPA म्हणून वर्गीकृत झाल्यानंतर, संपूर्ण थकबाकी/सर्व थकीत व्याज आणि मुद्दल आणि दंड पूर्ण भरल्यानंतरच ते "मानक" म्हणून अपग्रेड केले जाऊ शकते.
  - 12 कर्जदार(s) क्रेडिट माहिती कंपन्यांना उक्त मालमत्ता/खाते वर्गीकरण कळवण्याचा अधिकार राखून ठेवतात.
  - 13 कर्जदात्याकडून कर्जासाठी अर्ज करताना कर्जदाराने दिलेल्या कायमस्वरूपी पत्त्यावर किंवा नोंदणीकृत ईमेल आयडी किंवा नोंदणीकृत फोन नंबरवर सर्व पत्रव्यवहार पाठवला जाईल जोपर्यंत कर्जदाराने कोणताही पर्यायी पत्रव्यवहार पत्ता किंवा नोंदणीकृत ईमेल प्रदान केला नाही. आयडी किंवा नोंदणीकृत फोन नंबर. पत्रव्यवहाराचा पत्ता किंवा नोंदणीकृत ईमेल आयडी किंवा नोंदणीकृत फोन नंबर, कर्जदाराच्या नोकरी/व्यवसायात कोणताही बदल झाल्यास, त्याची माहिती कर्जदाराने 7 (सात) दिवसांच्या आत देणे आवश्यक आहे. कर्जदाराला त्याच्या/तिच्या पत्रव्यवहाराच्या पत्त्यावर किंवा नोंदणीकृत ईमेल आयडी किंवा नोंदणीकृत फोन नंबरवर पोहोचता येत नसल्यास, सर्व पत्रव्यवहार आणि परस्परसंवाद कर्जदाराने प्रदान केलेल्या कायमस्वरूपी पत्त्यावर किंवा नोंदणीकृत ईमेल आयडी किंवा नोंदणीकृत फोन नंबरवर केला जाईल. कर्जदाराकडून कर्जासाठी अर्ज करताना कर्जदार.
  - 14 गोपनीयता: कर्जदाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की मंजूरी पत्र आणि त्यातील सामग्री गोपनीय राहतील आणि प्रस्तावित व्यवहाराच्या उद्देशाने केवळ त्यांच्या कायदेशीर सल्लागारांसोबत सामायिक केले जातील. तृतीय पक्षांना कोणत्याही प्रकटीकरणासाठी सावकारांकडून पूर्व लेखी संमती आवश्यक आहे.
  - 15 प्रतिनिधित्व आणि हमी: कर्जदाराने या प्रकारच्या व्यवहारांसाठी मानक आणि प्रचलित प्रतिनिधित्व आणि हमी प्रदान करणे अपेक्षित आहे. यामध्ये अस्तित्वाची देखभाल, डिफॉल्टच्या नोटिसा, साहित्य खटला यांचा समावेश आहे, परंतु इतकेच मर्यादित नाही; लागू कायदे आणि आदेशांचे पालन; कर भरणे; देखभाल आणि विमा.

## संकलन / पुनर्प्राप्ती अटी

कंपनीची खालील महत्वाची संकलन धोरणे आहेत

- 1 कोणत्याही EMI परतफेडीला 30 दिवसांपेक्षा जास्त उशीर झाल्यास कर्ज "डिफॉल्ट" मानले जाते.
- 2 देय तारखेनंतर जर EMI पेमेंट प्राप्त झाले नाही, तर आमचे कलेक्शन एजंट ते स्मरण करून देण्यासाठी टेलिफोनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचतील.
- 3 परतफेड करण्यास विलंब झाल्यास, जर ग्राहक आमच्या कलेक्शन एजंटशी 15 दिवसांपेक्षा जास्त काळ दूरध्वनीद्वारे किंवा ईमेलद्वारे संपर्क करू शकत नसेल तर आमची टीम कर्जामध्ये सामायिक केलेल्या संदर्भ क्रमांकांद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्याचा अधिकार राखून ठेवते.

अर्ज.

- कर्ज EMI च्या 45 दिवसांची मुदत संपल्यानंतर, NBFC ने ग्राहकाला एकंदर कर्ज परत मागवल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवण्याचा आणि ताबडतोब थकबाकी भरण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.
- जर ग्राहक संपर्कात नसेल किंवा जाणूनबुजून पेमेंट करत नसेल तर NBFC ने क्रेडिट ब्युरोला "विलफुल डिफॉल्ट" म्हणून कर्जाची तक्रार करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.

## सर्वात महत्वाच्या अटी आणि शर्ती (MITC)

- खाली वर्णन केलेल्या कर्जासाठी आम्ही दिनांक \_\_\_\_\_ ("अर्ज फॉर्म") च्या अर्जाचा संदर्भ घेतो.
- वापरलेल्या परंतु येथे परिभाषित न केलेल्या कॅपिटल केलेल्या शब्दांचा अर्थ इतर व्यवहार दस्तऐवजांमधील शब्दाशी संबंधित असेल.
- कर्जदार कबूल करतो आणि पुष्टी करतो की ऑनलाइन ड्रॉडाउन विनंतीमध्ये नमूद केलेली माहिती कर्जदाराने कर्जदाराचे खाते वापरून कर्जफ्रंटद्वारे मागितलेली आहे ही कर्जासाठीच्या अर्जातील सर्वात महत्वाच्या अटी व शर्ती आहेत.
- कर्जदार कबूल करतो आणि पुष्टी करतो की सर्वात महत्वाच्या अटी आणि शर्ती कर्ज सारांश(s), मुख्य तथ्य विधान आणि मानक अटी यांच्या संयोगाने वाचल्या जातील.
- कर्जदाराला हे समजते की कर्जदाराने जोखीम आधारित किंमत स्वीकारली आहे, जी ग्राहकांची आर्थिक आणि क्रेडिट प्रोफाइल यांसारख्या विस्तृत बाबी लक्षात घेऊन प्राप्त केली जाते. लागू व्याजदर मंजूर करताना प्रचलित बाजार दर विचारात घेऊन आले आहेत. कर्जदार कबूल करतो आणि पुष्टी करतो की कर्जदाराच्या संमतीशिवाय कर्जाला लागू होणारे व्याजदर आणि इतर शुल्क संभाव्यतः बदलण्याचा निर्णय सावकाराकडे असेल.
- कर्जदार प्रत्येक व्यवहार दस्तऐवजाची प्रत मिळाल्याचे कबूल करतो आणि पुष्टी करतो आणि हे पत्र व्यवहार दस्तऐवज असल्याचे मान्य करतो.

## घोषणा

प्रति, **वैभव व्यापार प्रायव्हेट लिमिटेड (प्लॅटफॉर्म: लोनफ्रंट)** उप: **ड्रॉडाउन विनंती संदर्भ:** प्रॉस्पेक्ट क्र.3. मी याद्वारे **INR \_\_\_\_** (फक्त रुपये \_\_\_\_ ) च्या कर्जाची विनंती करतो आणि ही ड्रॉडाउन विनंती अपरिवर्तनीय आहे. मी कर्जाचे वितरण स्वीकारण्यास नकार देणार नाही.

- ✓ मी याद्वारे पुष्टी करतो की मी **वैभव व्यापार प्रायव्हेट लिमिटेड (प्लॅटफॉर्म: लोनफ्रंट)** ला प्रोसेसिंग फी + टेक्नॉलॉजी फी + कर्ज करार फी **INR \_\_\_\_** (रुपये \_\_\_\_\_) आणि लागू GST (एकूण फीच्या 18%) कापण्यासाठी अधिकृत करतो.
- ✓ मी याद्वारे पुष्टी करतो की मी **वैभव व्यापार प्रायव्हेट लिमिटेड (प्लॅटफॉर्म: लोनफ्रंट)**, **INR \_\_\_\_** (फक्त रुपये \_\_\_\_\_) आणि लागू GST (एकूण शुल्काच्या 18%) चे आजीवन नोंदणी शुल्क वजा करण्यासाठी अधिकृत करतो.
- ✓ मी याद्वारे पुष्टी करतो की मी प्लॅटफॉर्म फी भरण्यासाठी **NA** (रुपये **NA**) चा चेक प्रदान केला आहे

तुमचा विश्वासू

\_\_\_\_\_

## मागणी प्रॉमिसरी नोट

तारीख: \_\_\_\_\_

ठिकाण: \_\_\_\_\_

मी, ग्राहक, याद्वारे, प्राप्त झालेल्या मूल्यासाठी, बिनशर्त आणि मागणीनुसार, INR \_\_\_\_\_ ची मूळ रक्कम, कर्जदात्याला किंवा त्याची ऑर्डर देण्याचे वचन देतो आणि वचन देतो.

या प्रॉमिसरी नोटमध्ये नमूद केलेल्या मूळ रकमेची मी \_\_\_\_\_ पर्यंत पूर्ण परतफेड करण्याचे वचन घेतो.

तथापि, कर्जदात्याचा किंवा त्याच्या आदेशाचा हक्क असेल: (अ) व्याज, दंड, शुल्क आणि वेळोवेळी सूचित केल्याप्रमाणे आणि इतर शुल्काची मागणी आणि आकारणी करण्याच्या त्याच्या हेतूची सूचना द्या आणि/किंवा (ब) माझ्याद्वारे या प्रॉमिसरी नोट अंतर्गत परतफेड करण्यायोग्य मूळ रक्कम कमी करा.

## घोषणा सूचना

मी \_\_\_\_\_, मुलगा/मुलगी/पती / पत्नी \_\_\_\_\_ वयाचा \_\_ वर्षे, येथे राहणारा \_\_\_\_\_

\_\_\_\_\_ याद्वारे नमूद करतो आणि घोषित करतो की:

- लोनफ्रंट कडून कर्ज घेण्याच्या अनुषंगाने **कर्जाच्या दस्तऐवजांची सामग्री** आणि इतर कागदपत्रे मला माहीत असलेल्या भाषेत वाचून आणि समजावून सांगितली गेली आहेत.
- मी उपरोक्त कागदपत्रांच्या प्रत्येक अटी व शर्ती समजून घेतल्यानंतर त्यावर स्वाक्षरी केली आहे.

**टीप: हे कर्ज कोणत्याही प्रकारच्या मोरेटोरियम, स्थगिती किंवा पुनर्रचनासाठी पात्र नाही**

कर्जदाराचे नाव आणि स्वाक्षरी: \_\_\_\_\_

## कर्ज अर्जाची पोचपावती

कर्जदार तुमच्या अर्जाच्या पावतीची प्रमाण अटींसह (कर्ज) पावती देतो आम्ही तुमच्या अर्जाची माहिती पाच (5) कामकाजाच्या दिवसात कळवू. कर्जाच्या मूल्यांकनाच्या प्रक्रियेदरम्यान, अर्जामध्ये नमूद केल्यानुसार किंवा कर्जदात्याने तुम्हाला त्याच्या समाधानानुसार कळविल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करणे हे तुमच्या अधीन आहे.

स्वाक्षरी:

वैभव व्यापार प्रायव्हेट लिमिटेड

(18, रवींद्र सरानी, पोद्दार कोर्ट, तिसरा मजला, गेट नंबर 2, ऑफिस रूम नंबर 325, कोलकाता - 700001, पश्चिम बंगाल.)

तारीख / वेळ:

\_\_\_\_\_

अक्षांश / रेखांश:

\_\_\_\_\_